

## February 27, 2024

National Stock Exchange of India Limited

Exchange Plaza, Plot no. C/1, G Block, Bandra Kurla Complex, Bandra (E), Mumbai – 400 051 **BSE Limited** 

Phiroze Jeejeebhoy Towers Dalal Street,

Mumbai - 400 001

NSE Symbol: DNAMEDIA

Scrip Code: 540789

Subject

: Newspaper Publication regarding Notice of Postal Ballot

Dear Sir / Madam,

Pursuant to the regulation 47 of SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015 and Rule 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, please find enclosed herewith the copies of the newspaper advertisements published in English Newspaper - "Free Press Journal" and Marathi Newspaper - "Navshakti" on February 27, 2024.

Request you to kindly take the same on record.

Thanking you,

For Diligent Media Corporation Limited

Jyoti Upadhyay

Company Secretary & Compliance Officer

Membership no. A37410

Contact No.:+ 91-120-715-3000

Encl: as above

# RECONSTRUCTION PRIVATE LIMITED INVENT

Regd Office: Bakhtawar, Suite 'B', Ground Floor, Backbay Reclamation Scheme Block III, 229, Nariman Point, Mumbai - 400021.

# **SALE NOTICE FOR SALE OF IMMOVABLE PROPERTIES** PUBLIC NOTICE - AUCTION CUM SALE OF IMMOVABLE PROPERTIES ("SECURED ASSETS") OF M/S. SUN ENTERPRISES - PROPRIETOR MR. MILIND AGARWAL ("BORROWER") FOR THEIR DUES UNDER RULE 8 R/W

RULE 9 OF THE SECURITY INTEREST ENFORCEMENT RULES, 2002.

MILIND AGARWAL ("BORROWER") FOR THEIR DUES UNDER RULE 8 R/W RULE 9 OF THE SECURITY INTEREST ENFORCEMENT RULES, 2002. Whereas under section 13(2) of the "Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (SARFAESI Act), the Authorised Officer of Union Bank of India (debt of which is now assigned to Invent Assets Securitisation & Reconstruction Pvt. Ltd.) on behalf of Sun Enterprises — Proprietor Mr. Millind Agarwal, Borrower, its Guarantors and mortgagors for the recovery of sum of Rs. 5,31,11,878.04/- (Rupees Five Crores Thirty One Lakh Eleven Hundred Eighty Hundred and Seventy Eight and paise four only) along with further interest and incidental expenses and costs within 60 days from the date of the said notice. Invent Assets Securitisation & Reconstruction Private Limited (INVENT) is an Asset Reconstruction Company duly registered with Reserve Bank of India under section 3 of the provisions of Security Interest Act 2002 (SARFAESI Act), has acquired financial assets / debts of the Borrower Sun Enterprises — Proprietor Mr. Milind Agarwal from Union Bank of India along with all the underlying securities, rights, title and interests vested therein under the provisions of the SARFAESI Act vide registered Assignment Agreement dated 17th July, 2014 duly registered with the Sub Registrar Mumbai.

Further, in continuance and in exercise of powers contained in SARFAESI Act, the Authorised Officer of Invent Assets Securitisation & Reconstruction Private Limited (Invent) has taken the possession of the under mentioned secured Limited (Invent) has taken the possession of the under mentioned secure assets on 18th March, 2015.

assets on 18th March, 2015.

Offers are now invited by undersigned from intending purchasers/bidders in sealed envelopes/covers for purchase of the secured assets described herein below on "as is where is basis", "as is what is basis" and "no recourse basis" under the provisions of Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and Security Interest (Enforcement) Rules 2002. The General Public is invited to hid either personally or through their duly authorised apent.

ast Date & Time for ubmission of bid ddress at which the ender to be ubmitted ate & Time of Bid pening lace of Auction escription of the nmovable Property/ecured Asset eserve Price arnest Money eposit (EMD) nown encumbrances nown Liabilities ispection Date and	Eight and paise four only) as on 29th September, 2011, with future interest at contractual rate till the date of recovery/realisation and other expenses costs thereon.  95th April, 2024 at 12.00 p.m.  Bakhtawar, Suite 'B', Ground Floor, Backbay Reclamation Scheme Block III, 229, Nariman Point, Mumbai – 400 021.  95th April, 2024 at 2.00 p.m.  Bakhtawar, Suite 'B', Ground Floor, Backbay Reclamation Scheme Block III, 229, Nariman Point, Mumbai – 400 021.  Industrial Unit No. 124, 1st Floor, admeasuring 458 sq ft built up area in the "E" Wing of the Building known as "Shanta Industrial Premises Co-op. Soc. Ltd" Constructed on Plot No. 120/6 (PT) 122 (PT) 8123 (PT) CTS No. 523-(B) Village Pahadi Goregoan, Taluka Borivali, Dist. Mumbai.  Rs. 72,05,000/- (Rupees Seventy Two Lakhs Five Thousand Only)  10% of the Reserve price i.e. Rs. 7,20,500/- (Seven Lakhs Twenty Thousand Five Hundred Only)  Rs. 18,41,000/- (Rupees Eighteen Lakhs Forty One Thousand Only) as on 31.10.2023. The society dues will be the sole liability of the purchaser.  Not Known		
ast Date & Time for ubmission of bid ddress at which the ender to be ubmitted ate & Time of Bid pening lace of Auction escription of the nmovable Property/ecured Asset eserve Price arnest Money eposit (EMD)	Eight and paise four only) as on 29th September 2011, with future interest at contractual rate till the date of recovery/realisation and other expenses costs thereon.  95th April, 2024 at 12.00 p.m.  Bakhtawar, Suite 'B', Ground Floor, Backbay Reclamation Scheme Block III, 229, Nariman Point Mumbai – 400 021.  95th April, 2024 at 2.00 p.m.  Bakhtawar, Suite 'B', Ground Floor, Backbay Reclamation Scheme Block III, 229, Nariman Point Mumbai – 400 021.  Industrial Unit No. 124, 1st Floor, admeasuring 455 af the built up area in the "E" Wing of the Building known as "Shanta Industrial Premises Co-op. Soc Ltd" Constructed on Plot No. 120/6 (PT) 122 (PT) 8 123 (PT) CTS No. 523-(B) Village Pahadi Goregoan Taluka Borivali, Dist. Mumbai.  Rs. 72,05,000/- (Rupees Seventy Two Lakhs Five Thousand Only)  10% of the Reserve price i.e. Rs. 7,20,500/- (Sever Lakhs Twenty Thousand Five Hundred Only)  Rs. 18,41,000/- (Rupees Eighteen Lakhs Forty One Thousand Only) as on 31,10.2023. The society dues will be the sole liability of the purchaser.		
ast Date & Time for ubmission of bid ddress at which the ender to be ubmitted ate & Time of Bid pening lace of Auction escription of the nmovable Property/ecured Asset eserve Price arnest Money	Eight and paise four only) as on 29th September 2011, with future interest at contractual rate till the date of recovery/realisation and other expenses costs thereon.  95th April, 2024 at 12.00 p.m.  Bakhtawar, Suite 'B', Ground Floor, Backbay Reclamation Scheme Block III, 229, Nariman Point Mumbai – 400 021.  95th April, 2024 at 2.00 p.m.  Bakhtawar, Suite 'B', Ground Floor, Backbay Reclamation Scheme Block III, 229, Nariman Point Mumbai – 400 021.  Industrial Unit No. 124, 1st Floor, admeasuring 45t sq ft built up area in the "E" Wing of the Building known as "Shanta Industrial Premises Co-op. Soc Lid" Constructed on Plot No. 120(6 (PT) 122 (PT) 8 123 (PT) CTS No. 523-(B) Village Pahadi Goregoan Taluka Borivali, Dist. Mumbai.  Rs. 72,05,000/- (Rupees Seventy Two Lakhs Five Thousand Only)		
ast Date & Time for ubmission of bid ddress at which the inder to be ubmitted ate & Time of Bid pening lace of Auction escription of the inmovable Property/ecured Asset	Eight and paise four only) as on 29th September 2011, with future interest at contractual rate till the date of recovery/realisation and other expenses costs thereon.  105th April, 2024 at 12.00 p.m.  105th April, 2024 at 12.00 p.m.  105th April, 2024 at 2.00 p.m.  105th April, 2024 at		
ast Date & Time for ubmission of bid ddress at which the ender to be ubmitted ate & Time of Bid pening lace of Auction	Eight and paise four only) as on 29th September 2011, with future interest at contractual rate till the date of recovery/realisation and other expenses costs thereon.  95th April, 2024 at 12.00 p.m.  Bakhtawar, Suite 'B', Ground Floor, Backbay Reclamation Scheme Block III, 229, Nariman Point Mumbai – 400 021.  95th April, 2024 at 2.00 p.m.  Bakhtawar, Suite 'B', Ground Floor, Backbay Reclamation Scheme Block III, 229, Nariman Point Mumbai – 400 021.  Industrial Unit No. 124, 1st Floor, admeasuring 45t of the building known as "Shanta Industrial Premises Co-op. Soc Ltd' Constructed on Plot No. 1206 (PT) 122 (PT) & 123 (PT) CTS No. 523-(B) Village Pahadi Goregoan		
ast Date & Time for ubmission of bid ddress at which the ender to be ubmitted ate & Time of Bid pening	Eight and paise four only) as on 29th September 2011, with future interest at contractual rate till the date of recovery/realisation and other expenses costs thereon.  105th April, 2024 at 12.00 p.m.  105th April, 2024 at 12.00 p.m.  105th April, 2024 at 2.00 p.m.		
ast Date & Time for ubmission of bid ddress at which the ender to be ubmitted ate & Time of Bid	Eight and paise four only) as on 29th September 2011, with future interest at contractual rate till the date of recovery/realisation and other expenses costs thereon.  05th April, 2024 at 12.00 p.m.  Bakhtawar, Suite 'B', Ground Floor, Backbay Reclamation Scheme Block III, 229, Nariman Point Mumbai – 400 021.		
ast Date & Time for ubmission of bid ddress at which the ender to be	Eight and paise four only) as on 29th September 2011, with future interest at contractual rate till the date of recovery/realisation and other expenses costs thereon.  05th April, 2024 at 12.00 p.m.  Bakhtawar, Suite 'B', Ground Floor, Backbay Reclamation Scheme Block III, 229, Nariman Point		
ast Date & Time for	Eight and paise four only) as on 29th September 2011, with future interest at contractual rate till the date of recovery/realisation and other expenses costs thereon.		
otal liabilities	Eight and paise four only) as on 29th September 2011, with future interest at contractual rate till the date of recovery/realisation and other expenses		
	Rs. 5,31,11,878.04 (Rupees Five Crores Thirty One Lakh Eleven Hundred Eighty Hundred and Seventy		
ame of the Mortgagor, wner of the property	Sun Enterprises – Proprietor Mr. Millind Agarv  Mr. Millind Agarwal (Proprietor of Sun Enterpris		
ame of ne Borrower			
ame of the Secured reditor	Private Limited (INVENT)		
1	ame of e Borrower ame of the Mortgagor,		

15. It shall be the sole responsibility of intending bidders to independently verify the area of the flat/premises and satisfy themselves with other details. Secured Creditors shall not be liable for any errors/omissions/discrepancy/shortfall etc. in the Secured Assets or for procuring any permission, etc. or for the dues of any authority ability of the contraction. authority established by law.
For detailed terms and conditions of the sale, please refer to the link provided in

www.inventarc.com Secured Creditor's website and for further details, contact Ms. Neha Dandekar, Authorised Officer, Invent Asset Securitisation and Reconstruction Company Ltd Phone No. 022-22801519, Mobile No.: 9004063599, Email id: neha.dandekar@inventarc.com.

Date: February 26, 2024 Place: Mumbai

Sr. No.

Authorised Officer Invent Assets Securitisation & Reconstruction Private Limited
Trustee of INVENT/1314/P6 Trust

1.

Dombivali-East, Thane - 421203.

Admeasuring:- 420 Sq. Ft. Carpet Area

builder dues etc. if any, as applicable

Thousand Only)

above

Auction.

421203

PHR000403750728

Rs. 54,72,731/- as on 11.01.2024

03/02/2023

03.02.2023

05/12/2023

Rs. 44,40,000/- (Rupees Forty Four Lakh Forty

Rs.4,44,000/-(Rupees Four Lakh Forty Four

Thousand Only) through DD in favor of 'Axis bank

Till 28/03/2024 up to 05:00 P.M. at Axis Bank Ltd...

3rd Floor, Gigaplex, NPC - 1, TTC Industrial Area,

On 30.03.2024 between 01.00 P.M and 02.00 P.M

with unlimited extensions of 5 minutes each at web

portal https://www.bankeauctions.com

E-auction tender documents containing e-auction

website of the Service Provider as mentioned

Rs. 250/- by D.D. in favour of 'Axis Bank Ltd.'.

Within Seven working days from the date of

The payment should be made latest by next

working day from the date of bid confirmation.

Within 15 days from the date of Sale Confirmation

Shehbaz Yakub Shaikh, Mrs. Fatimabi Shaikh,

Abu Dhabi Island Sector E4-02, Plot C-22, Unit

1505, Near Lulu Express Abudhabi. Also At:

Room No 3, 2nd Floor, 39, Navpada Sharifa Bai

Building, Bandra East, Mumbai-400051. And

Also: Flat No-e-204, Casa Aurelia Epic Palawa-

2, Taloja Bypass Road, Dombivali-east Thane-

Mugalsan Road, Airoli, Navi Mumbai – 400 708

Rs. 10,000/- (Rupees Ten Thousand Only)

All the piece and parcel of Flat No-e-204, Casa

Aurelia Epic Palawa-2, Taloja Bypass Road,

AXIS BANK LTD.

auction schedule for necessary details :-

Known Encumbrances (If Any)

Earnest Money Deposit (in Rs)

Last Date, Time And Venue For

Sealed Offer/Tender With EMD

Date for Inspection of Properties

Last Date For Payment of 25%

of Accepted Highest Bid For Confirmed Successful Bidder

Last Date For Payment of

Balance 75% of Highest Bid

Mortgagor Name & Address

Date of Demand Notice U/SEC

Amt. of Demand Notice U/s-

13(2) of SARFAESI Act (in Rs.)

Date of Physical Possession

Outstanding Dues (In Rs.)

Publication Date of Possession

Borrower/Guarrantors/

Loan Account No.

Notice

13(2) of SARFAESI Act

Cost of Tender / Bid Cum

Reserve Price (In Rs.)

**Bid Incremental Amount** 

Date, Time and Venue for

Opening of Bids

**Auction Form** 

Return of EMD of

(inclusive of EMD)

Unsuccessful Bidders

Description of Property



# **E-TENDER NOTICE**

Tender Specification No. Repair and Maintance works at Tillari, Manikdoh 8 Doodhganga HPS. / Rfx No. 3000045971, 3000045972 & 3000046103 /FY-2023-24. The office of CE(C)-III, MSPGCL, and Prakashgad Mumbai is inviting tender from CE(C)-III The work of Repair and Maintance works at Tillari, Manikdoh &

Doodhganga HPS. Sale start date: - 23.02.2024 from 11.00 AM. | Sale closed date: - 13.03.2024 up to 17.00 PM.

Submission Date: -14.03.2024 up to Tender purchase cost :- Rs 17.00 PM 590/-Kindly see the company's website https://eprocurement.mahagenco.in. For

detailed tender notice Contact Superintending Engineer (c), O/o Chief Engineer (Civil) -III, M.S.P.G. Co. Ltd., Mumbai Fax :( 022)26581469 Tel.No.022-26474211 extn. 2590, 26472131 Chief Engineer (C)-III



VILE PARLE (WEST) BRANCH: 377, Smit Kiran, S. V. Road, Vile Parle (West), Mumbai - 400 056 Tel.: 022-26104655 / 26142942 • Fax: 26130053 Email: VileParleW.MumbaiNorth@bankofindia.co.in

MSPGCL, Mumbai.

IN THE MUMBAI DEBTS RECOVERY TRIBUNAL NO. II (Ministry of Finance)

3rd Floor, Telephone Bhavan, Strand Road, Colaba, Mumbai - 400 005 TRANSFERRED ORIGINAL APPLICATION NO. 35 OF 2023 Exh.: 12

BANK OF INDIA ... APPLICANT M/S. ICON VIDEO VISION & ANR.

...DEFENDANTS SUMMONS

WHEREAS T.O.A. No. 35 of 2023 was listed before Hon'ble Presiding Officer or 25.05.2023.

WHEREAS this Hon'ble Tribunal is pleased to issue summons on the sai application under Section 19(4) of the Act, (OA) filed against you for recovery o Debt of Rs. 59,47,398.51 (Application along with documents etc. annexed).

Whereas the service of summons could not be affected in ordinary manner and whereas the Application for substituted service has been allowed by this Hon'ble Tribunal.

In accordance with sub-section (4) of section 19 of the Act, you, the Defendants are directed as under:-1. To show cause within 30 thirty days of the service of summons as to why relie

prayed should not be granted 2. To disclose particulars of properties of assets other than properties and assets

specified by the applicant under serial Number 3(A) of the Original Application. 3. You are restrained from dealing with or disposing if secured assets of such

other assets and properties disclosed under serial Number 3(A) of the Original Application, pending hearing and disposal of the application for attachment of the properties. 4. You shall not transfer by way of sale, lease or otherwise, except in the ordinary

course of business any of the assets over which security interest is created and/o other assets and properties specified disclosed under serial No. 3A of the Original Application without the prior approval of the Tribunal

5. You shall be liable to account for the sale proceed realized by sale of secured assets or other assets and properties in the ordinary course of business and deposit such sale proceeds in the account maintained with bank of financial institution holding security interest over such assets.

You are also directed to file written statement with a copy thereof furnished to the Applicant and to appear before Registrar on 04.04.2024 at 11:00 a.m. failing which the Application shall be heard and decided in your absence.

Given under my hand and the seal of this Tribunal on this 15th day of February, 2024

Registra DRT-II. Mumba

1. M/S. ICON VIDEO VISION

A Proprietorship Concern

having address at Shop No. 1, Arjun Smruti CHSL, Wing - A, Link Road Shastri Nagar, Near Galaxy Height, Goregaon West, Mumbai - 400 104.

Adult, Indian Inhabitant, having address at Flat No. 4105, Rustomiee Eaze Zone

MR. SUNIL KUMAR GUPTA Prop. of M/s. Icon Video Vision

E-Auction Sale Notice for Sale of Immovable Assets under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 read with proviso to Rule 8(6) of the Security Interest (Enforcement) Rule, 2002.

Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower(s) and Guarantor(s) that the below described immovable properties are mortgaged/charged to the secured creditor

the physical possession of which has been taken by the Authorised Officer of Secured Creditor will be sold on "As is where is", "As is what is" and "Whatever there is" basis on below mentioned

dates for recovery of the sum mentioned below due to the following secured creditors. The reserve price and the earnest money deposit will be as mentioned below. Please refer the appended

**Auction Schedule** 

Not known to the secured creditor. The unpaid Not Known To The Secured Creditor. The Unpaid

charges towards electricity, maintenance, Tax, Charges Towards Electricity, Maintenance, Tax,

bid form, declaration etc., are available in the bid form, declaration etc., are available in the

As per prior appointment of authorized officer As per prior appointment of authorized officer

above

Auction.

**Loan Details** 

Navi Mumbai – 410206.

PHR006304705108

25/03/2022

25.03.2022

14/06/2023

For detailed terms and conditions of the sale, please refer to the link provided in the secured creditor's website i.e. https://www.axisbank.com/auction-retail. For any other assistance, the

intending bidders may contact Mr. Punit Kadam E-mail ID: punit.kadam@axisbank.com or Contact +91-8104743145 AND "Abhijeet Deshpande - E mail ID:

abhijit1.deshpande@axisbank.com or Contact : 91 9867000553" of the Bank during office hours from 9:30 a.m. to 4:00 p.m. This Notice should be considered as 30 Days' Notice to the

Rs. 49,57,765/- plus future interest and charges Rs. 14,51,824/- plus future interest and charges

w.e.f. 31.01.2023 as per 13(2) notice dated w.e.f. 22.03.2022 as per 13(2) notice dated

Goregaon Mulund Link Road, Malad (West), Mumbai – 400 104.

Axis Bank Ltd., 3<sup>rd</sup> Floor, Gigaplex, NPC - 1, TTC Industrial Area, Mugalsan Road,

Airoli, Navi Mumbai - 400 708.

Registered Office: "Trishul", 3rd Floor, Opp. Samartheshwar Temple, Law Garden,

Ellisbridge, Ahmedabad - 380006.

2.

All the piece and parcel of Flat No. A303, On The

3rd Floor, A Wing, Bldg No 8, In The Building Known

As "Tulip" In The Project Name "Nirmiti Garden

Umroli Dargah, Sharif Road, Panvel, Raigad Navi

Mumbai- 410206. Area Admeasuring:318.5 Sq.ft.

Carpet Including Flower Bed, Balconies, Loft Etc.

Builder Dues Etc. If Any, As Applicable

Four Thousand Only)

Rs. 16,34,000 /-(Rupees Sixteen Lakh Thirty

Thousand Four Hundred Only) through DD in

Till 28/03/2024 up to 05:00 P.M. at Axis Bank Ltd..

3rd Floor, Gigaplex, NPC - 1, TTC Industrial Area,

On 30.03.2024 between 01.00 P.M and 02.00 P.M

with unlimited extensions of 5 minutes each at web

portal https://www.bankeauctions.com

E-auction tender documents containing e-auction

website of the Service Provider as mentioned

Within Seven working days from the date of

The payment should be made latest by next

Within 15 days from the date of Sale Confirmation

 $Pramod\,Dattatrya\,Yadav, Jyoti\,Pramod\,Yadav.$ 

Laxmi Nagar, Gali No 1, Namrata Chs,

Ghatkopar East, Mumbai -400075. And Also

Flat No. 302,3rd Floor, Ruturai, Apartment

Juhugaon, Near Shivsena Office Vashi-

400703. And Also: Flat No. A303. On The 3rd

Floor A Wing, Bldg No 8, In The Building Known

As "tulip" In The Project Name "Nirmiti Garden"

Umroli Dargah, Sharif Road, Panyel, Raigad

09.12.2023 In Free Press Journal (English) & 18.06.2023 In Free Press Journal (English) & Navshakti (Marathi) & Navshakti (Marathi) & Navshakti (Marathi)

Rs. 17,40,738/ as on 7.12.2023

Rs. 250/- by D.D. in favour of 'Axis Bank Ltd.'.

working day from the date of bid confirmation

Mugalsan Road, Airoli, Navi Mumbai – 400 708

Rs.1,63,400/-(Rupees One Lakh Sixty

favor of 'Axis bank Itd.' payable at Mumbai

Rs. 10.000/- (Rupees Ten Thousand Only)

(a limited liability partnership firm) and represented through its present partners -(1 M/s. Kavya Build-Con Private Limited and (2) Mr. Nimish Vora with respect to the property more particularly described in the 'Schedule' written hereunder (hereinafte referred to as the "Owners").

PUBLIC NOTICE

As per the instructions given to me by my client, it is hereby notified for the publicat large that

n investigating the ownership right, title and interest of M/S. KAVYA VENTURES LLP

The said Owners have obtained a loan from M/s. ECAP Equities Limited. Kalina Branch Mumbai and M/s. Everest Securities & Direction Limited (formerly known as-Styrax Commodities Ltd) and has kept the scheduled property as a security for the said loan under two separate registered Deed of Mortgage, both dated-13/11/2019 and both which are registered with the Sub-Registrar of Assurance at Lonavla at Taluka Mayal, District Pune under Serial bearing No-LVL/3219/2019 & amp: LVL/3218/2019 Now, the said Owners have negotiated and finalized terms and conditions to sell the said property described in the 'Schedule' written hereunder in favour of my client and have ccordingly accepted an earnest amount in respect of the same from my client. Any persor naving any share, right, title, benefit, interest, claim, objection and/or demand in respect of the said property or any part thereof by way of sale, exchange, assignment, mortgage, charge, gift, trust, muniment, inheritance, occupation, possession, tenancy, sub-tenancy leave and license, license, care-taker basis, lease, sub-lease, lien, maintenance, easement lease, relinquishment or any other method through any agreement, deed, document writing, conveyance deed, devise, bequest, succession, family arrangement / settlement litigation, decree or court order of any court of Law, contracts/agreements or encumbrance or otherwise howsoever are hereby requested to make the same known in writing to the ndersigned within 15 (Fifteen) days from the date of publication of this notice of such claim/s, if any, with all supporting documents, failing which the claim of such person shall be treated as waived and not binding on my dient.

SCHEDULE REFERRED TO HEREINABOVE (Description of "the said property")

All that piece and parcel of non - agricultural land or ground situated at Village-Tungarli, Taluka Maval, District Pune and bearing a portion of vacant Plot bearing No-16-C, area admeasuring 1450 sq. mtrs and which Plot is a part of Plot No -16, totally admeasuring 7729 sq. mtrs and which is a part of and is out of the sanctioned layout in land bearing Revenue Survey No -19/2/19/3/20/1/20/2 and which property is within the local jurisdiction of Lonavla Municipal Council, Lonavla and in the Registration Sub-District of Maval, Taluka - Maval District - Pune, Maharashtra. Adv. Ashwin Gupta

Date: 26/02/2024 M/s. Thinkvizor Legal

101' 1st Floor, Priyadarshani CHSL, Above State Bank of India Market Main Branch G Ward, Nr. ABC Factory, Lonavla- 410401, Dist-Pune. Mobile - 9890440676

## **PUBLIC NOTICE**

Notice is hereby given that Indian Oil Adani Ventures Limited (referred to as the "Owner"), has agreed to sell to our client the commercial premises being the entire first floor admeasuring 5424.41 square feet (carpet area) and second floor admeasuring 5424.41 square feet (carpet area), (aggregating to 10848.82 square feet carpet area) in the building ("Building") situated on Plot 15, Off. Ceat Tyre Factory Road, Nahur West, Mumbai – 400 078, together with 12 car parking spaces ("Burking Space"), and with 2/2" undivided press in the signer of the space of the state ("Parking Spaces") and with 23" undivided share in the piece and parcel of land, bearing old Survey No.s 81(p), 82(p), 83(p) and 84(p) bearing Collector's new Survey Nos. 74(p), 218(p) and 219(p) and bearing CTS Nos. 358, 358/1 to 358/10(p) admeasuring 2089.68 square yards equivalent to 1747.20 square meters ("Land"), and together with all other incidental rights thereto (hereinafter collectively referred to as "Property"), free from all encumbrances, claims, demands and disputes and with quiet, vacant and peaceful

All persons claiming or having any share, right, title, estate, interest claim or demand whether by way of sale, transfer, assignment exchange, charge, encumbrance, tenancy, sub-tenancy, lease, sublease, leave and license, care-taker, occupation, inheritance, share devise, lien, maintenance, bequest, easement, trust beneficiaries, covenant, possession, family arrangement / settlement litigation or any other method through any agreement, deed, document, writing, devise, decree or order of any court/competent authority/adjudicating authority or otherwise of any nature whatsoever into or upon the Property or any part thereof, are hereby required to make the same known in writing, along with certified true copy of the documentary evidence to the undersigned within 14 (fourteen) days from the date of the publication hereof, failing which it would be deemed that no such claim, right, title, estate or interest exists and same shall be disregarded and considered as waived or abandoned and/or not binding upon our client and our client will complete the aforesaid transaction without any reference to such claims and objections from any person whatsoever.

Place: Mumbai Dated 27th February 2024

Ashoo Gupta Partner Shardul Amarchand Mangaldas & Co. Express Towers, 23rd floor,

Nariman Point, Mumbai 400 021, Maharashtra, India.

**E-Auction Sale Notice** 

For Sale of

**Immovable Property** 

3.

All The Piece And Parcel Of Flat No. 202, On

Second Floor, In The B-wing Off The Building And

Project Known As "pancharatna Complex

Constructed On Land Bearing Gut No. 37b/2, Plot

No. 2. Situated At Village-Iodhivali, Near Sai Baba

Mandir, Panvel Lodhivali Village Road, Taluka

khalapur, Dist, Raigad-410222, Bounded as: On

Or Towrds The North: Survey No. 37/b, Plot 1

On Or Towards The South: Survey No. 37/b. Plot

No 3; On or Towards The East: Survey No. 37/b

Plot No. 3: On Or Towards The West: Survey No

Area Admeasuring:36.305 Sq. Mtrs. Carpet Area

Along With Enclosed/open Balcony Of Area

Admeasuring O Sq. Mtrs And Exclusive Open

Not known to the secured creditor. The unpaid

charges towards electricity, maintenance, Tax

Rs. 19,36,000/- (Rupees Nineteen Lakh Thirty

Rs.1,93,600/-(Rupees One Lakh Ninety Three

Thousand Six Hundred Only) through DD in

Till 28/03/2024 up to 05:00 P.M. at Axis Bank Ltd.

3rd Floor, Gigaplex, NPC - 1, TTC Industrial Area

On 30.03.2024 between 01.00 P.M and 02.00 P.M

with unlimited extensions of 5 minutes each at web

portal https://www.bankeauctions.com

E-auction tender documents containing e-auction

bid form, declaration etc., are available in the

website of the Service Provider as mentioned

As per prior appointment of Authorized Officer.

Within Seven working days from the date of

The payment should be made on the same day or

latter than next working day from the date of bid

Santosh Sonu Shelake, Mana Santosh

Shelake, Both at: House No. 050/002/502

Satyawan Nagar, Gothivali Gaon, Ghansoli

Navi Mumbai-400701, And Also: Flat No. 02

Plot No. 38, Otas Park, Sector-3, New Panvel,

Near Dav Public School, Panvel, Navi

Mumbai-410206. And Also: Flat No. 202, On

The Second Floor In The B-Wing, "pancharatna

Complex". At Village-Iodhivali. Near Sai Baba

Mandir, Panvel Lodhivali Village Road, Taluka-

Rs. 20,49,057/- plus future interest and charges

w.e.f. 02.02.2022 as per 13(2) notice dated

khalapur, Dist, Raigad-410222.

Rs. 24,71,832/ as on 7.12.2023

PHR086102825154

21/02/2022

21.02.2022

13/07/2023

Rs. 250/- by D.D. in favour of 'Axis Bank Ltd.'.

Within 15 days from the date of Sale

Mugalsan Road, Airoli, Navi Mumbai – 400 708

favor of 'Axis bank ltd.' payable at Mumba

Rs. 10.000/- (Rupees Ten Thousand Only)

Terrace Of Area Admeasuring 6.37 Sq Mtrs.

builder dues etc. if any, as applicable

37/b, Plot No. 25,26,27.

Six Thousand Only)

above

Auction.

confirmation.

Notice is hereby given to the public at large that the Agreement For Sale dated 7th March, 1988 between Parasrampuria Estate Developers Pvt Ltd. and Devinsu Trading & Finance Co. Ltd. of flat no. 108 C'wing, 1st Floor, Parasrampuria Apartment, plot no.80-81, TPS VI Subway Road no.1, Santacruz (West), Mumba 400 054 have been misplaced. If any person finds it, he is requested to return the same to us. If any person enters into any transaction with any third person in creating rights regarding the flat no. 108 in the C'wing of Parasrampuria Apartment or the basis of the agreement dated 7th March 1988, the said transaction is not valid. If any person have any objections with regard to right, title, interest of my client Devinsu Trading Ltd, they may raise such objections within 15 (fifteen) days of this publication or else it will be presumed that right, title and interest of Devinsu

> 503 Shanti Vihar B-2, Shanti Vihar CHS

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that Shri Kirit Dolat Desai and Smt. Kalpana

The relevant original documents of Date: 27/02/2024.

Gorai (1) Pradnya CHSL., Plot No. 61, the Flat No. A - 41, was allotted by MHADA to Mr. Devram Sitaram Bharambe through lottery. Shri Devram Sitaram Bharambe has never taken possession of the said room premises. The Society has already given Public Notice on 23/12/2023 in Active Times & Mumbai Lakshadeep in the name of Shri Devram Sitaram Bharambe and his legal heirs. But the Society has not received any reply from Shri Devram Sitaram Bharambe and his legal heirs. If the said room premises is sold out by Shri Devram Sitaram Bharambe, then that concerned person should take appropriate legal action to transfer his purchased flat in his name within 15 days from the date of publication of this notice. Otherwise the Society will take appropriate action using the legal rights at its disposal.

Sd/-Devendra M. Shinde

105 - B/23, Sai Dham CHSL., Gorai (1), Borivali (W), Mumbai - 91. Place: Mumbai Date: 26/02/2024

**OSBIState Bank of India** Stressed Assets Recovery Branch, Mumbai (05168)
The International, 6th Floor, 16 Maharshi Karve Road, Churchgate

Mumbai-400020, Phone: 022-22053163/66, Email- sbi.05168@sbi.co.in

POSSESSION NOTICE [For Immovable property] [See Rule 8(1)]

Whereas, The undersigned being the Authorized officer of the State Bank of India, under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under section 13(12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules,2002 issued Demand Notice dated 16/09/2023 calling upon borrower/guarantor Smt. Poorva Pradeep Kamble (Legal Heir of Pradeep Gangaram Kamble and on behalf of Minor Karuna Pradeep Kamble, Samruddhi Pradeep Kamble and Minor Pradnya Pradeep Kamble) and Mrs. Tarabai Gangaram Kamble (Legal Heir of Pradeep Gangaram Kamble) to repay the amount mentioned in the notice being Rs.8503244.00 (Rupees Eighty Five lakhs three thousand two hundred and forty four only) as on 15/9/2023 plus further Interest to be compounded on monthly basis and other charges due till date of payment, within 60 days rom the date of receipt of the said notice.

The borrower/guarantor having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken symbolic possession of the property described herein below in exercise of powers conferred on them under section 13(4) of the said Act read with rule 8 on this 23rd day of February of the year 2024. The borrower/s in particular and the public in general is hereby cautioned not

to deal with the property and any dealing with the property will be subject to the charge of the State Bank of India for an amount of Rs.8503244.00 (Rupees Eighty Five lakhs three thousand two hundred and forty four only) as on 15/9/2023 and further interest thereon at the contractual rates and other charges thereon till the date of payment.

The Borrower's attention is invited to Provisions of Section 13 (8) of the Act. in respect of time available, to redeem the secured assets

Description of Immovable property:

Flat No.2204, 22nd floor, Mhada Building, Building No.2/E, Sapphire Lakeside CHSL, Sanket No.309, Tungwa Village, Powai, Mumbai-400076

Date : 23.02.2024 **Authorised Officer** Place: Mumbai State Bank Of India

## IN THE DEBT RECOVERY TRIBUNAL No. 2

Mtnl Bhavan, 3rd Floor, Strand Road, Appollo Bandar, Colaba Market, Colaba, Mumbai

**ORIGINAL APPLICATION NO.258 OF 2023** 

**SUMMONS** Bank Of Baroda

V/S

M/s Maha Agro Enterprises

Whereas O.A. No 258 of 2023 was listed before Hon'ble Presiding Office on **06-07-2023**. Whereas this Hon'ble Tribunal is pleased to issue summons /Notice on the

said Application under section 19 (4) of the Act, (OA) filed against you for recovery of debts of Rs. 4,55,67,949.42/-(Application alongwith copies of documents etc. annexed). Whereas the service of summons/Notice could not be effected in the

ordinary manner and whereas the Application for substitute service has been allowed by this Tribunal. In accordance with sub-section (4) of section 19 of the Act, you, the

defendants are directed as under: -(I) to show cause within 30 (thirty) days of the service of summons as to why

relief prayed for should not be granted;
(ii) to disclose particulars of properties or assets other that properties and assets specified by the applicant under serial number 3A of the original

(iii) you are restrained from dealing with or disposing of secured assets or such other assets and properties disclosed under serial number 3A of the original application, pending hearing and disposal of the application for attachment of properties

You are also directed to file the written statement with a copy thereof finished to the applicant and to appear before Registrar on 3rd April, 2023 at 11:00A.M. failing which the application shall be heard and decided in your absence. Given under my hand and the seal of this Tribunal on this 05.02.2024



1) Mr Madhukar Atmaram Patil (Defendant No.2)

Sd/

Exh-13

.....Applicant

.....Defendants

Pro. Of M/s Maha Wines Residing at Patil Villa, Sion Trombay Road Deonar Mumbai-400 088.

2) Mr Sajal Madhukar Patil (Defendant No.3)

Patil Villa, Sion Trombay Road, Opp. Telecom Industry, Deonar,

Mumbai- 400 088

## **PUBLIC NOTICE**

Dated this 27th day of February, 2024

Trading Ltd is absolute.

Mira Road (East), Thane 401107

Kirit Desai are the joint owners of Office No. 19 vide Allotment Letter dated 10.02.1990 and issued by Crystal Premises Private Limited for Shares Certificates of the registered company and situated on the 2nd Floor of Cosmos Commercial Centre, Plot No. 795/D, 3rd Road, Khar (West), Mumbai 400052.

the above referred property have been misplaced/untraceable/lost Any person possessing the earlier referred documents and/or having any objection for the sale or claiming any rights therein by way of sale exchange, gift, mortgage, charge lien or otherwise howsoever hereby required to make the same IN WRITING WITH COMPLETE PROOF thereof within 14 days, to the undersigned, having address at: Dr. Sangeeta Mehta Chavan, Advocate, High Court 702- I Wing, Yashraj Park, Sa Ashirwad, Opp. Vijay Park, Kasarvadvli, Thane (W) 400 615. Place: Mumbai

### PUBLIC NOTICE All the people are informed that in

ocated on the ground floor of the said Building.

### **DILIGENT MEDIA CORPORATION LIMITED** ered Office: 14th Floor, 'A' Wing, Marathon Futurex, N M Joshi Marg, Lower Parel, Mumbai – 400 013 ate Office: FC – 19 & 20 Film City 4th Floor, Sector 16A, Noida – 201 301 (U.P.) Tel: +91 22 7106 1234

NOTICE OF POSTAL BALLOT AND REMOTE E-VOTING INFORMATION Members are hereby informed that pursuant to the provisions of Section(s) 108 and 110 of the

ompanies Act, 2013 ('the Act') read with Companies (Management and Administration) Rules 2014, as amended from time to time ('Rules') read with the General Circular Nos. 14/2020 dated April 8, 2020, 17/2020 dated April 13, 2020 and 09/2023 dated September 25, 2023, issued by the Ministry of Corporate Affairs ('MCA Circulars') and applicable provisions of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 nended from time to time ('Listing Regulations'), Secretarial Standard on General Meetings "SS-2") issued by the Institute of Company Secretaries of India and other applicable laws and egulations (including any statutory modification(s) or re-enactment(s) thereof, for the time being n force and as amended from time to time), the Company has on Monday, February 26, 2024 sent he electronic copies of Notice of Postal Ballot dated February 14, 2024 along with Explanaton Statement ('Notice') to all Members of the Company, who have registered their e-mail address with the Company/ Depositories / Registrar and Share Transfer Agent as on Friday, February 23, 2024 being the Cut-Off date for seeking the approval of the Members, in respect of the Special usiness contained in the Notice by voting through electronic means ('remote e-voting') only. In accordance with the provisions of the MCA Circulars, the physical copies of the Notice, postal ballot forms and pre-paid Business Reply Envelopes are not being sent to Members for this Postal Ballot, members can vote only through the remote e-voting process. Any person who is not a member as on the Cut-off date shall treat this Notice for information purpose only. The Company has appointed Mrs. Neelam Gupta (CP No. 6950) Practicing Company Secreta

s the Scrutinizer for conducting the Postal Ballot process, in a fair and transparent manner. The Company has engaged National Securities Depository Limited ('NSDL') for facilitating e-voting to enable the Members to cast their votes electronically. Members are requested to note that e voting period will commence on 27th February, 2024 at 09:00 A.M. (IST) and end on 27th March 24 at 05:00 PM (IST) The e-v mbers may please note that the Postal Ballot Notice is available on the Company's website at www.dnaindia.com. websites of the Stock Exchanges i.e. BSE Limited (BSE) and National Stock xchange of India Limited (NSE) at www.bseindia.com and www.nseindia.com respectively, the

Stock Exchange(s) where the Shares of the Company are listed and on the website of NSDL a ww.evoting.nsdl.com. Members who have not received the Postal Ballot Notice may download it The postal ballot results will be submitted within prescribed timelines. The results of the Postal Ballot shall be posted on the Company's website viz. www.dnaindia.com and on NSDL website

viz. www.evoting.nsdl.com besides communicating to the BSE and NSE. If Shareholder's ema D is not registered with the Company / Depositories/ Registrar and Share Transfer Agent, please follow the process mentioned in the Notice to receive the login ID and password for participating in he Remote E-Voting. n case of any queries, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholder

and e-voting user manual for Shareholders available at the download section o ww.evoting.nsdl.com or call on: 022 - 4886 7000 and 022 - 2499 7000 or send a request to Ms. Pallavi Mhatre, Senior Manager at evoting@nsdl.com.

For Diligent Media Corporation Limited Jyoti Upadhyay Company Secretary & Compliance Officer

### **PUBLIC NOTICE** NOTICE is hereby given that our client is negotiating with Amar Kesarkar, adult of

Mumbai, Indian Inhabitant, having his address at Rockside Apartments, 2nd Floor, Flat No. B-2, Walkeshwar Road, Mumbai - 400006, to purchase and acquire the premises more particularly described in the Schedule hereunder written ("said Premises"). All persons having any share, right, title, estate, interest, claim, objection and/or

demand whether by way of sale, transfer, assignment, exchange, allotment, charge encumbrance, tenancy, sub-tenancy, lease, sub-lease, license, mortgage, inheritance, occupation, possession, share, gift, demise, lien, maintenance, bequest easement, trust, muniment, covenant, possession, easement, release relinquishment, or any other method through any agreement, deed, document writing, conveyance deed, devise, beguest, succession, family arrangement settlement, litigation, decree or order of any Court of Law, contracts / agreements encumbrance, or otherwise howsoever of any nature whatsoever, in, to or out of the said Premises or any part thereof are hereby required to give notice thereof in writing along with documentary proof to the undersigned at our office at 2" Floor, N.M. Wadia Building, 123 M.G. Road, Fort, Mumbai - 400001 with a copy marked to dhawal.mehta@wadiaghandy.com within 14 (fourteen) days from the date of publication hereof, failing which any such share, right, title, benefit, interest, claim, objection and/or demand shall be disregarded and shall be deemed to have beer waived and/or abandoned.

# THE SCHEDULE REFERRED HEREINABOVE

Date: February 26, 2024

Place: Noida

Flat No. B-2 admeasuring 1,666 square feet carpet area on the 2nd floor in 'B' Block of the building known as 'Rockside Apartments' ("said Building") in Rockside Apartments Co-operative Housing Society Limited ("said Society") lying, being and situate at 112-116, Walkeshwar Road, Mumbai - 400006 situated on land admeasuring 2,641 square yards (equivalent to 2,208.21 square meters) forming a part of a larger land bearing Cadastral Survey No. 266 of Malabar and Cumballa Hill Division (Old Survey No. 17 and New Survey No. 6/7289) in the Registration Sub-District of Bombay City and Suburban.

5 (five) fully paid up shares bearing Distinctive Nos. 66 to 70 (both inclusive) of the face value of Rs. 50/- (Rupees Fifty only) each comprised in Share Certificate bearing No. 14 dated 2nd June, 1975 issued by the said Society. 1 (one) car parking garage bearing No. 3 admeasuring 198 square feet carpet area

Dated this 27th day of February, 2024

For M/s. Wadia Ghandy & Co Dhawal J. Mehta (Managing Partner)

Place : Airoli, Navi Mumbai

Date: 22/02/2024

Borrowers under Rule 8(6) of the Security Interest (Enforcement) rule, 2002.

**Authorized Signatory** 



# कुळगांव बदलापूर नगरपरिषद

नगरपरिषद दुबे रुग्णालय इमारत, पहिला मजला, आदर्श विद्यामंदिर रोड, बदलापूर रेल्वे स्टेशन, (पूर्व), कुळगांव, पिन-४२१ ५०३. ता. अंबरनाथ, जि. ठाणे.

ई-मेल : coud.kulgaonbadalapur@maharashtra.gov.in वेबसाईट : https://kbmc.gov.in

जा.क्र.: कुबनप/साबां/३५४०/२०२३-२४ दिनांक : २६/०२/२०२४ जाहीर निविदा सूचना क्र. ११५/२०२३-२४

कुळगांव बदलापूर नगरपरिषदेच्या बांधकाम विभागामार्फत ०३ कामांसाठी महाराष्ट्र शासनाकडील योग्य त्या नोंदणीकृत कंत्राटदाराकडून टक्केवारी दराच्या निविदा मागविण्यात येत आहे. सदर निविदा संच विक्री व स्वीकृतीचा कालावधी दिनांक २७/०२/२०२४ ते दिनांक ०५/०३/२०२४ रोजी दुपारी ३.०० वाजेपर्यंत आहे व सदर निविदा शक्य झाल्यास दिनांक ०६/०३/२०२४ रोजी द्पारी ४.०० नंतर उघडण्यात येतील. निविदेबाबतच्या सविस्तर तपशील नगरपरिषदेच्या सूचना फलकावर

उपलब्ध करण्यात आलेला आहे.

नायआयएफएल एचएफएल कडून पुढील पावले उचलली जाणार नाहीत.

कर्जदाराचे नाव

ठाणे आणि पालघर

सोलापुर, रायगड शाख

श्री. शिवाजी संभाजी जाधव.

हॉटेल शिवराज आणि श्री. संभाजी

शिवाजी जाधव (प्रॉस्पेक्ट क्र.

श्री. मनबोधकुमार चंद्रेश्वर चौधरी

आवएल१०२९४०१८)

श्री, लब्बन प्रसाद दिना सिंग

(प्रॉस्पेक्ट क्र. ७५८७६८)

सौ. कुसुम प्रदीपकुमार गुप्ता मे. साई कृपा किराणा आणि हॉटेल

श्री, प्रदीपकुमार कनैयालाल गुप्ता

(प्रॉस्पेक्ट क्र. ७५८३९३)

श्री. संतोष सुभाष सावरतकर सौ. तुळसा सुभाष सावरतकर (ऑस्पेक्ट क्र.

गयएल१०२६३८०६)

श्री. बिंबिसार मधुकर ढोले सौ रेखा **(प्रॉस्पेक्ट क्र**.

श्री. उदय नामदेव गवाणकर सी

भायएल१०१८७२७९)

श्री. विकास रतन पाटील सं

. आयएल१००८४२६८)

शाः ।चनाच् सः ... गमिला विनोद हिप्परकर

भायएल१००८८२६४)

श्री. धर्मेंद्र जटाशंकर यादव सौ.

राजकुमारी धर्मेंद्र यादव **(प्रॉस्पेक्ट** 

गुरगाव, हरियाणा यांना संपर्क करावा. ठिकाण : महाराष्ट्र, दिनांक : २७/०२/२०२४

श्री, विनोद हरिबा हिप्परकर सौ

कल्पना स्तन पाटील श्री. राकेश

तन पाटील श्री. स्तन नाना पाटी

आयएल१०४४९३५७)

(प्रॉस्पेक्ट क्र.

(प्रॉस्पेक्ट क्र.

(प्रॉस्पेक्ट क्र.

निधी किराणा स्टोअर सो. प्रियांका मनबोधकुमार चौधरी

रत जाधव आणि सौ. सोनाल

सही/-(योगेश गोडसे) मुख्याधिकारी कुळगांव बदलापूर नगरपरिषद

कब्जा सूचना (स्थावर मिळकतीकरिता) नियम ८-(१)

ज्याअर्थी, निन्नस्वाक्षरीकार यांनी आयआयएकाल होग फायनान्स लिमिटेड (याआर्थी इंडिया उन्कोलाईन हार्कारिण फायनान्स लि. नावे ज्ञात) (आयआयएकएल-एचएकएल) चे प्राधिकृत अधिकारी म्हणून दि सिक्युटियम्बेशन अँन्ड रिकन्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲन्ड एन्फोसेमेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अन्यये आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोसेमेंट) रुत्स, २००२ चा नियम ३ सहवाचता कलम १३(१२) अन्यये प्रदान केलेल्या अधिकाराचा वागर करून येथील खालील नमूद कर्जदार/सह-कर्जदार यांना

सूचनेमध्ये नमूद् केलेली स्काम सदर सूचना प्राप्त झाल्याच्या तारखेपसून ६० दिसारचा आत चुकती करण्यासाठी बोलाविष्याकारीता कंपनीच्या प्रारिकृत अधिकान्याद्वारे माणणे सूचना निर्मीमत केलेली आहे. रकमेची परतफेड करण्यात कर्जदारांनी कसूर केल्याने, कर्जदार आणि सर्वसाधारण जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, निम्मस्वाक्षरीकारांनी त्यांना प्रदा् केलेल्या अधिकाराचा वापर करून सदर अधिनियमाचे कलम १३(४) सहवाचता सद्दर नियमावलीच्या नियम ८ अन्वये यात याखाली वर्णन केलेल्या मिळकरीचा कजा घेतलेला आहे

विशेषतः कर्जदार आणि सर्वसामान्य जनता यांना याद्वारे सावधान करण्यात येते की, त्यांनी सदर मिळकर्तीच्या देवयंवीचा व्यवहार करू नये आणि सदर मिळकर्तीवरील कोणताहै देवयंवीचा व्यवहार हा आयआवएफएल- एचएफएल च्या खालील नमूद रकमेसह त्यावरील व्याजाच्या प्रमाराअधीन राहील. ॲनटच्या कलम १३ च्या पोटकलम (८) च्या तर्जुदीकहे कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येते. जर विक्री किंवा हस्तांतरणासाठी निर्धारित ताखेपूर्वी कोणत्याही वेळी झालेल्या सर्व खर्चा, परिच्या आणि आकार यासह आयआवाएकारल एचएफएलर्च

थकबाकी कर्जदारांनी चुकती केली तर आसआयएफएल एचएफएल कडून तारण मत्तांची विक्री किंवा हस्तांतरण केले जाणार नाही आणि तारण मत्तांच्या विक्री किंवा हस्तांतरणासाट

तारण मत्तेचे वर्णन (स्थावर मिळकत)

क्षेत्र. मिळकत क्षेत्र: १३०३.००. ९५९.००. ८००.००.

मेळकत क्षेत्र: २५०.००. ३८०.००.

बिल्टअप क्षेत्र, मिळकत क्षेत्र: ३५८.००, ३५७.००.

मिळकतीचे ते सर्व भाग आणि विभाग घारक: हि.क्र. ७९०, तागुग्र(नाला) येथे स्थित, सपाटे हायस्कुल समोर, ता. पंळपुर, सोलायुर, महाग्रष्ट्र, भारत ४९३३०४. क्षेत्र मोजमापित (ची.कूट मध्ये): मिळकत प्रकार: जमिन क्षेत्र, बिल्ट अप क्षेत्र, चटई

फ्लॅट क्र. जी१, तळमजला, विंग डी, बिल्डिंग क्र. ५, सेक्टर ५, ड्रीममिटी, बोईंसर परिवम, पालचर ४०१५०१, महाराष्ट्र, भारत चे सर्व ते भाग आणि विभाग, क्षेत्र मोजमारित (ची.फूट मध्ये): मिळकत प्रकार: चटई क्षेत्र, सुरर बिल्टअप क्षेत्र,

फ्लॅट क्र. ४०४, ४था मजला, ए विंग, राज टॉवर्स, मीजे महास्त कल्याण, जि. ठाणे, साई पुजा अपार्टमेंट जवळ, ठाणे, ४२१३०१, महाराष्ट्र भारत चे सर्व ते भाग आणि विभाग. क्षेत्र मोजमायित (ची.फूट मध्ये): मिळकतीचा प्रकार: चटई क्षेत्र, सुपर

(चौ.फूट मध्ये): मिळकत प्रकार: विक्रीयोग्य क्षेत्र, चटई क्षेत्र, मिळकत क्षेत्र:

फ्लॅट क्र. ७०२, मजला क्र. ७, विंग बी, श्री गणेश सिम्फोनी, स.क्र. १७२/१/८, गाव बदलापुर गाव, बोराडपाडा म्हसा रोड, ता. अंबरनाथ, बदलापुर पश्चिम, ठाणे

४२१५०३ चे सर्व ते भाग आणि विभाग. क्षेत्र मोजमापित (ची.फूट मध्ये): मिळकतीचा प्रकार: विक्रीयोग्य क्षेत्र, चटई क्षेत्र, मिळकत क्षेत्र: ३३२.००, २५५.००.

बदलापूर (एमसीआम) जुवेली गाव, बदलापूर पूर्व, तालुका: अंबरताथ, जि. ठाणे ४११५० वे बेबील फ्लंट क्र. १०६, १ला मजला, विंग ए. स्वेंश ड्रोम सिटी, स्कट्टें क्र. ७६, हिस्सा क्र. १ वे ते सर्वे भाग आणि विभाग, क्षेत्र मोजमापित (जी. फू. मध्ये): मिळकत प्रकार क्षिक्रीचीम्य क्षेत्र, चर्दर्द क्षेत्र, मिळकत क्षेत्र: ५६०.००, ३२८.००.

फ्लॅट क्र. ७०८, मजला क्र. ७, बिंग बी, इमारतः जास्मिन, खोनी गाव, तब्बेजा बायपास रोड, डॉबिक्टी, तालुका : कल्याण, किल्हा: उग्रे ४११२०४ चे ते सर्वे भाग आणि किमार, बेसे मोक्साणित (बी. फू. मध्ये): मिळकत प्रकारः विक्रीयोग्य क्षेत्र, चर्ट्ड क्षेत्र, मिळकत क्षेत्र: ५५१,००, ३८०,००.

गाव द्राणांगिरी, तालुका उरण, जिल्हा रायगड, ४००५०२ येथे स्थित गावठाण एक्स्यान्यन स्किम, १२.५ चे सेक्टर ५०, प्लॉट क्र. १३१ वरील स्काय कॅनरी अशा ज्ञात प्रोजेक्टमधील ४था मजला, फ्लॅट क्र. ४०४ चे ते सर्व भाग आणि विभाग. क्षेत्र

मोजमापित (चौ. फू. मध्ये): मिळकत प्रकार: सुपर बिल्ट अप क्षेत्र, बिल्ट अप क्षेत्र,

चर्टा क्षेत्र मिळकत क्षेत्रः ३४०.००, २०६.००, १९७.००. फ्लॅट क्र. १०१, १ला मजला, श्री कृष्णा अगार्टमॅट, सुरजीधाम इमारतीजवळ, प्लॉट

क्र. ४७/१६, सेक्टर - २०वी, ऐरोली, ठाणे, नवी मुंबई, ४००७०८ चे ते सर्व भाग आणि विभाग, क्षेत्र मोजमपित (ची. फू. मध्ये): मिळकत प्रकार: सुगर बिल्ट अप क्षेत्र, बिल्ट अप क्षेत्र, चट्टर क्षेत्र मिळकत क्षेत्र: २२५.००, २८४.००.

रुटील तपशिलासाठी कृपया शाखा कार्यालय:−आयआयएफएल हाऊस, सन इन्फोटेक पार्क रोड क्र. १६∨, प्लॉट क्र. बी−२३, ठाणे इंडस्ट्रियल एरिया, वागळे इस्टेट, ठाणे−४००६। जाणि शॉप क्र. २०१, दि एज, २रा मजला, प्रकाश टॉकिज मागे, आयसीआयसीआय बँक जकळ, पालवर (प)− ४०१४०४ आणि चिंचोडी रोड जीआय, दुकान क्र. ६/७/८, पहिल मजला, शरद प्वार भवन, चिंचपाडी रोड, पेण, रायगड, महाराष्ट्र ४०२१०७ येथे प्राधिकृत अधिकाऱ्यांना आणि/किंवा कॉर्फीट कार्यालयः प्लॉट क्र. ९८, फेस− Ⅳ, उद्योग विहार

फ्लंट क्र. १०४, मजला क्र. १, विंग सी, कृष्णा सुदामा रेसिडेन्सी, स.क्र. ७, हि.क्र. ए/१/३ आणि ४, गोकुळधाम सोसायटी जवळ, बेलावली, बदलापूर पूर्व, ता. अंबस्ताय, त्रि. ठाणे ४२१५०३ चे सर्व ते भाग आणि विभाग. क्षेत्र मोजमापित

# **DSB** State Bank of India

द्र. क्र.: ०२२-२२०५३१६३/२२०५३१६४/२२०५३१६५ ईमेल-sbi.05168@sbi.co.ir

### शुध्दीपत्र

दिनांक : - २७.०२.२०२४

## हरवले आणि सापडले

१६०२, डी विंग, लोटस् कॉर्पोरेट पार्क, गोरेगाव पूर्व, मुंबई ४०० -६३ याद्वारे सर्वसाधारण जनतेला सूचित करतो की, मारूथाकुडी गाव, बुदालर तालुका, थँजावर जिल्हा येथे १२/१/२००६ दिनांकित मिळकत नोंदणी संबंधित दस्तावेज क्र. ४७/२००६, ४८/२००६, ४९/२००६, ५०/२००६, ५१/२००६, ६६०/२००६, ६५/२००६ हे सर्व पत्ता कॉपीज ॲटॅचमेंटसह १३/०२/२०२४ रोजी कार्यालय शिफ्ट करताना आमच्याकडन हरवले आहेत. तक्रार वनराई पोलीस ठाणे, गोरेगाव पूर्व, मंबई ४०० ०६३ येथे १५/०२/२०२४ दिनांकित तक्रार क्र. १९६/२०२४ द्वारे दाखल करण्यात आली आहे. जर कोणाला दस्तावेज सापडल्यास माझ्याशी मोबाईल क्र. ९३२२६६०५०२ किंवा वरील

आधुनिक ट्रान्सपोर्ट ऑर्गनायझेशन लि.

तारीख

२३-

फेब्रु-२१

₹३-

२३-फेब्रु-२ः

₹३-

₹3-

सूचनेची तारीख

ऑक्टो-

२०२३

२०२३

2023

२०२३

राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरणासमोर मंबई येथील खंडपीठ

शी संबंधित कंपनी याचिका क्र. सी.पी.(सीएए)/८ (एमबी)२०२४ कंपनी अधिनियम, २०१३, कलम २३० ते २३२ च्या प्रकरणात आणि

च्या एकत्रिकरणाच्या योजनेच्या प्रकरणात मन गोल्ड पॅकेजिंग पायव्हेट लिमिटेड (हस्तांतरक कंपनी क.१/अर्जदार क. १) जिचे नोंदणीकृत कार्यालय आहे: सी-१६, अन्सा इंडस्ट्रियल इस्टेट, साकी विहार रोड, साकी नाका, अंधेरी पूर्व, मुंबई- ४०००७२.

टेम्पल प्रिंटेड कार्टन्स प्रायव्हेट लिमिटेड (हस्तांतरक कंपनी क्र.२/अर्जदार क्र. २) जिचे नोंटणीकत कार्यालय आहे: सी-१६. अन्सा इंडस्ट्रियल इस्टेट, साकी विहार रोड, साकी नाका,

> टेम्पल पॅकेजिंग प्रायव्हेट लिमिटेड (हस्तांतरिती कंपनी/अर्जदार क्र. ३) जिचे नोंदणीकृत कार्यालय आहे: सी-१६

अन्सा इंडस्टियल इस्टेट, साकी विहार रोड, साकी नाका अंधेरी पूर्व, मुंबई- ४०००७२ याचिकेच्या सुनावणीची जाहीर सूचना

कार्टन्स प्रायव्हेट लिमिटेड सह टेम्पल पॅकेजिंग प्रायव्हेट लिमिटेड आणि त्यांचे संबंधित भागधारक आणि धनकोंच्या रम्यान व्यवस्था आणि एकत्रिकरणाची योजनेच्या **(''योजना''**) मंजुरी आदेशाकरिता कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम २३० ते २३२ अंतर्गत याचिका **(''याचिका'')** ७ फेब्रुवारी, २०२४ रोजी सदर याचिकाकर्त्या कंपन्याद्वारे सादर करण्यात आली होती आणि सदर याचिका योजनेच्या मंज्रीकरिता २० मार्च, २०२४ रोजी राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरण, मुंबई यांचेसमोर सुनावणीकरिता निश्चित करण्यात आली आहे.

-कोणीही व्यक्ती याचिकेच्या बाजुने किंवा विरोध करण्यासाठी इच्छुक असल्यास याचिकेच्या सुनावणीकरिता निश्चित केलेल्या तारखेपूर्वी किमान दोन दिवस अगोदर मंबई येथील एनसीएलटी. था मजला, ४४, जीडी सोमानी रोड, एमटीएनएल एक्स्चेंज समोर, गणेश मुर्ती नगर, कफ परेड, मुंबई, महाराष्ट्र ४००००५ येथे एनसीएलटी, मुंबई खंडपीठ आणि याचिकाकर्त्या समुपदेशाकांकडे पोहोचेल अशा पध्दतीने त्यांच्या/तिच्या नाव आणि पत्त्यासह त्यांच्या/ तिच्या किंवा त्यांच्या/तिच्या समुपदेशकांद्वारे सही केलेली त्यांच्या/तिच्या हेतुची सूचना खालील नमुद पत्त्यावर याचिकाकर्त्यांच्या समुपदेशकांकडे पाठविणे आवश्यक आहे. जेथे त्यांना/तिला याचिकेला विरोध करायचा आहे. विरोधाची पार्श्वभूमी किंवा त्यांच्या/तिच्या शपथपत्राची प्रत अशा सचनेसह

याचिकेची प्रत कोणाही व्यक्तीला आवश्यकता असल्यास त्यासाठी विहित प्रभार प्रदान केल्यावर पहिल्या अर्जदारांच्या

हस्तांतरक आणि हस्तांतरितीकरिता समपदेशक दिनांक: २७/०२/२०२४ सही/-श्री. मोहम्मद मुझफ्फर शेख प्रॅक्टिसिंग कंपनी सेक्रेटरी

१६०१/१६०२, ई विंग, १६वा मजला, लोटस कॉर्पोरेट पार्क,

**TENDER NOTICE** 

Department of Archaeology

Government of Goa

Ourem Road, Mala, Panaji, Goa, 403 001, India No. 1(59)/HVC/2023-24/Arch-806 Dated: 21st February, 2024

Department of Archaeology on behalf of the Governor of Goa invites Expression of Interest based on online mode only, from Specialized Agencies having work experience of similar nature on Protected monuments of ASI or State Government for 'Preparation of Master Plan for Development of Chandor as Heritage Village.

The last date of online submission of tender is 05/03/2024 upto 15.00 hrs

The date & time of Technical Bid opening of online tender is 06/03/2024 after 15.00 hrs

For more details Please contact the office of the Director, Department of Archaeology, Ourem Road, Panaji-Goa. for details log on to <a href="https://eprocure.goa.gov.in">https://eprocure.goa.gov.in</a>

DI/Advt/2718/2024

दिनांक: फेब्रुवारी २६, २०२४

स्थळ : नोएडा

Sd/-(Dr. Nilesh B. Fal Dessai) Director of Archaeology

Wear Mask, Follow Physical Distancing, Maintain Hand Hygiene

# डिलिजंट मीडिया कॉर्पोरेशन लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय : १८ वा मजला, ए विंग, मेरेबॉन फ्युचरेक्स, एन एम जोशी मार्ग, लोअर परळ, मुंबई ४०० ०१३ टपाली मतदान आणि इ मतदान यांच्यासंबंधी सूचना

दुरध्वनी क्रमांक:+९१ २२ ७१०६ १२३४/संकेतस्थळ:www.dnaindia.com/इ मेल: compan

सदस्यांना याद्वारे सचित करण्यात येते की कंपनी कायदा, २०१३ ('अधिनियम') मधील कलम १०८ आणि १९० च्या तरतुर्दीनुसार (व्यवस्थापन आणि प्रशासन) वेळोवेळी सुधारित केल्यानुसार ('नियम') सामान्य परिपत्रक क्र. १४/२०२० दिनांकित एप्रिल ८,२०२०,१७/२०२० दिनांकित एप्रिल १३,२०२० आणि ०९/२०२३ दिनांकित २५,२०२३, मंत्रालयाने जारी केलेले कॉर्पोरेट घडामोडींचे ('एमसीए परिपत्रक) आणि सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स आणि डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेम्युलेशन्स, २०१५ च्या लागू तरतुदी, वोळोवेळी सुधारित केल्यानुसार ('लिस्टिंग रेग्युलेशन्स'), सेक्रेटेरियल स्टॅंडर्ड ऑन जनरल मीटिंग्ज ('एसएस-२') इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया आणि इतर लागू कायदे आणि नियम (त्यातील कोणतेही वैधानिक फेरफार किंवा पुनर्अधिनियम (त्यांचे) द्वारे जारी केलेले, सध्याच्या काळासाठी आणि वेळोवेळी सुधारित केल्यानुसार बेळ), कंपनीने सोमवार, २६ फेब्रुवारी २०२४ रोजी १४ फेब्रुवारी २०२४ च्या टपाली मतदानाच्या सूचनेच्या इलेक्ट्रॉनिक प्रती कंपनीच्या सर्व सदस्यांना, ज्यांनी त्यांचे ई-मेल नोंदणीकृत केले आहे त्यांना स्पष्टीकरणात्मक विधान ('सूचना') पाठवले आहे. कंपनी/ डिपॉझिटरीज/ रजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्सफर एजंटचा पत्ता शक्रवार, २३ फेब्रवारी २०२४ रोजी इलेक्टॉनिक माध्यमातून मतदान करून सूचनेमध्ये समाविष्ट असलेल्या विशेष व्यवसायाच्या संदर्भात सदस्यांची मान्यता मिळविण्याची कट-ऑफ तारीख आहे ('रिमोट ई-मतदान') फक्त. एमसीए परिपत्रकातील तरतुर्दीनुसार, या टपाल मतदानाच्या सूचनेच्या प्रत्यक्ष प्रती, टपाली मतदान फॉर्म आणि प्री-पेड बिझनेस रिप्लाय लिफाफे सदस्यांना पाठवले जात नाहीत, सदस्य केवळ रिमोट ई-व्होटिंग प्रक्रियेद्वारे मतदान करू शकतात. कट-ऑफ तारखेला सदस्य नसलेली कोणतीही व्यक्ती ही सचना केवळ माहितीच्या उद्देशाने हाताळेल. टपाली मतदान प्रक्रिया निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी कंपनीने श्रीम. नीलम गुप्ता ( सीपी क्र. ६९५०) सराव कंपनी सचिव यांची छाननीकर्ता म्हणून नियुक्ती केली आहे. कंपनीन नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड ('एनएसडीएल') ला ई-मतदानाची सुविधा देण्यासाठी सदस्यांना त्यांचे मत इलेक्ट्रॉनिक पद्धतीने देण्यास सक्षम बनवले आहे. सदस्यांना विनंती आहे की ई-मतदान कालावधी २७ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी ९.०० वाजता सुरू होईल आणि २७ मार्च २०२४ रोजी ०५:०० वाजता समाप्त होईल. त्यानंतर ई-मतदान मॉड्यल अक्षम केले जाईल, सदस्यांनी कपया लक्षात घ्या की टपाली मतदान सचना कंपनीच्या वेबसाइट www.dnaindia.com वर, स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाइट्स म्हणजे अनुक्रमे बीएसई लिमिटेड (बीएसई) www.bseindia.com आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (एनएसई) www.naseindia.com, जिथे कंपनीचे शेअर्स एनएसडीएलच्या www.evoting.nsdl.com वेबसाइटवर सूचीबद्ध आहेत. ज्या सदस्यांना पोस्टल बॅलेट नोटीस प्राप्त झाली नाही ते वरील वेबसाइटवरून डाउनलोड करू शकतात. पोस्टल मतपत्रिकेचे निकाल विहित वेळेत सादर केले जातील. टपाली मतदानाचे निकाल कंपनीच्या वेबसाइट www.dnaindia.com वर पोस्ट केले जातील आणि याशिवाय बीएसई आणि एनएसईशी संपर्क साधावा. शेअरहोल्डरचा ईमेल आयडी कंपनी/ डिपॉझिटरीज/ रजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्सफर एजंटकडे नोंदणीकृत नसल्यास, रिमोट इ मतदानात सहभागी होण्यासाठी लॉगिन आयडी आणि पासवर्ड प्राप्त करण्यासाठी कृपया सूचनेमध्ये नमूद केलेल्या प्रक्रियेचे अनुसरण करा. कोणत्याही शंका असल्यास, तुम्ही www.evoting.nsdl.com च्या डाउनलोड विभागात उपलब्ध शेअरधारकांसाठी वारंवार विचारले जाणारे प्रश्न (एफएक्यु) आणि शेअरधारकांसाठी ई-व्होटिंग वापरकर्ता पुस्तिका पाह शकता किंवा या क्रमांकावर कॉल करू शकता: ०२२ - ४८८६ ७००० आणि ०२२ --२४९९ ७००० किंवा श्रीम. पह्नवी म्हात्रे, वरिष्ठ व्यवस्थापक यांना विनंती पाठवावी

डलिजंट मीडिया कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या करिता

कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी सभासदत्व क्रमांक : ए३७४१०

मुंबई.

थकबाकी (रु.)

रु. ५,०१,२८७.००/-

(रूपये पाच लाख एक

हजार दोनशे सत्याऐंशी

₹. ११८४४६१.00/-

. चौऱ्याऍशी हजार चारशे

एकोणपत्रास हजार सहाएं

चौऱ्याहत्तर हजार सहाशे

₹. २७७७९२८.00/-

सत्याहत्तर हजार नऊशे

रू. ३३४४९२६.oo/-

सही/- प्राधिकृत अधिकारी, आयआयएफएल होम फायनान्स लिमिटेड करित

अङ्गावीस मात्र)

स्ट्रेस्ड ॲसेटस् रिकव्हरी ब्रांच , मुंबई (०५१६८): ६वा मजला, ''दि इंटरनॅशनल'' १६, महर्षी कर्वे रोड, चर्चगेट, मुंबई-४०० ०२०.

कर्जदार श्री. मनीष अमृतलाल मेहता आणि श्रीमती कल्पना मनीष मेहता, हमीदार - श्री. दीप मनीष मेहता आणि श्री. योगेश अमृतलाल मेहता, अ.क्र. ३ संदर्भात १६.०२.२०२४ रोजी या दैनिकात प्रसिध्द झालेल्या स्थावर मिळकतीच्या विक्रीसाठी ई-लिलाव विक्री सूचनेचा कृपया संदर्भ घ्यावा. १७.०३.२०२४ दिनांकित **ई-लिलाव विक्री** ताबडतोब मागे घेण्यात येत आहे. लिलाव सूचनेच्या सर्व अन्य शर्ती आणि अटी कायम आणि तशाच राहतील.

प्राधिकृत अधिकारी, स्टेट बँक ऑफ इंडिया ठिकाण : - मुंबई

मूळ दस्तावेज गहाळ मी, के. सी. शेखर आधुनिक ट्रान्सपोर्ट ऑर्गनायझेशन लि. चा संचालक, नोंदणीकृत कार्यालय

संचालक

के. सी. शेखर, दिनांक: २३/०२/२०२४.

कंपनी अर्ज क्र. सीए(सीएए)/१६०/एमबी/२०२१

अंधेरी पूर्व, मुंबई- ४०००७२.

सन गोल्ड पॅकेजिंग प्रायव्हेट लिमिटेड आणि टेम्पल प्रिंटेड

पाठविणे आवश्यक आहे.

समुपदेशकांद्वारे पुरविण्यात येईल.

# राम मंदिर रोड, गोरेगाव (पूर्व), मुंबई-४०००६३

अंबरनाथ नगरपरिषद, अंबरनाथ जा. क्र. अंनप/बांधकाम/२०२३-२४/१९७३

काटशन नाटास

अंबरनाथ नगरपरिषदेस खालील काम करावयाचे असून नोंदणीकृत ठेकेदार यांचेकडून त्याबाबत सिलबंद कोटेशन्स मागविण्यात येत आहेत. ज्या कोणास सदर काम करावयाचे असेल त्यांनी सदर कामांचे दर सर्व करांसह बंद पाकिटात खाली सही करणार यांचेकडे दि. ०५/०३/२०२४ रोजी सायं. ५.०० वाजेपर्यंत आणून द्यावेत. तसेच आलेली कोटेशन त्याच दिवशी किंवा शासनाच्या सोयीनसार हजर कोटेशन धारकांसमक्ष उघडण्यात येतील. कोणतेही एक कोटेशन स्वीकारणे अथवा नाकारणेच अधिकार निम्नस्वाक्षरीकार यांनी राखून ठेवला आहे. तसेच खालील पैकी कोणतेही एक कागदपत्र सादर न केल्यास किंवा सादर

ı	कलल्या का	गत्याहा कागदपत्रात खरपणा न आढळल्यास काटशन फटाळण्य	गत यताल याचा नाद घ्यावा.			
	अ.क्र.	कामाचे नाव	अंदाजित रक्कम रु.	इसारा रक्कम रु.		
	१	अंबरनाथ पूर्वेकडील प्रकाशनगर येथील शिवमंदिर कुंडाच्या मागील बाजूस गटार बांधणे	७,४५,८८७/-	७,४५९/-		
ı	- 1 .0					

१) तांत्रिक बोलीचा लिफाफा क्र. ०१

अ) पॅनकार्ड क) कॉन्ट्रॅक्टर परवाना

ड) जी.एस.टी. नोंदणी प्रमाणपत्र इ) इसारा रकमेचा डी.डी

वित्तीय बोलीचा लिफाफा क्र. ०२

अ) मूळ प्रतितील दरपत्रक.

टिप: - सदर कोटेशन नगरपरिषदेच्या www.ambarnathcouncil.net या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. **प्रतः**- सुरक्षा विभाग नगरपरिषद नोटीस बोर्डावर प्रसिध्दीकरिता.

> (डॉ. प्रशांत रसाळ), अंबरनाथ नगरपरिषद, अंबरनाथ



जितो हाऊस, प्लॉट क्र. ए-५६, एमआयडीसी मरोळ, अंधेरी (पू), मुंबई ४०००९३, द्रः ०२२६१२८५९००

दिनांक: २६/०२/२०२४

जोडपत्र IV (नियम ८(१) पहा)

# कब्जा सूचना

निम्नस्वाक्षरीकार यांनी **दि ग्रेटर बॉम्बे को—ऑपरेटीव्ह बँक लि**. चे ग्राधिकृत अधिकारी म्हणून दि सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रकान ऑप फायनान्शिअल ॲसेटस अँड एन्कोसेमेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट, २००२ (५४ सन २००२) आणि यानंतर सरफैसी ॲक्ट असा संदर्भ. दि ग्रेटर बॉम्बे को-ऑपरेटीव्ह बँक लि. यांनी करून खालील कर्जदार/ सह-कर्जदार यांना दि ग्रेटर बॉम्बे को-ऑपरेटीव्ह बँक लि. द्वारे त्यांना मंजू वित्तीय सुविधाच्या संदर्भात **सरफैसीच्या** कलम १३(२) अन्वयं मागणी सूचना जारी **केली** आणि कर्जदार आणि सर्व हमीदार यांना सूचनेत नमूट क्कम आणि सांपारिर्वेक दराने पुढील व्याज, कोणतेही इतर परिव्यय, प्रभार आणि त्यावरील खर्च ही रक्कम सदरह् सूचना प्राप्त झाल्याच्य गरखेपासून ६० दिवसांच्या आत चुकती करण्यासाठी सांगितले होते.

0,					
कर्जदार/ सह-कर्जदाराचे नाव	हमीदारांचे नाव	स्थावर मिळकतीचे वर्णन	कलम १३(२) अन्वये जारी मागणी सूचना दिनांक	कलम १३(२) मागणी सूचनेत नमूद थकवाकी रक्कम	स्थावर मिळकतीचा कब्जा घेतल्याची तारीख
श्री. विकास नामदेव	श्री. सुनील नामदेव	फ्लॅट क्र. २०६, २रा मजला, गॅलेक्सी		₹.	२२.०२.२०२४
कुरणे आणि	कुरणे आणि	इमारत, घर क्र. ११२, विचुंबे, पनवेल,		९,१९,०४१.००	
सौ. शिल्पा विकास	सौ. कविता एम.	रायगड - ४१०२०६.			
कुरूणे	मोहिते				
सौ. शुभांगी लक्ष्मण	श्रीम. शालु	फ्लॅट क्र. ३०७, ३रा मजला, गॅलेक्सी	१२.०५.२०२३	₹.	२२.०२.२०२४
धायगुडे आणि	गोविंदराव	इमास्त, घर क्र. ११२, गाव विचुंबे, ता		१५,७३,९६०.००	
श्री. लक्ष्मण विलास	चव्हाण	- पनवेल, रायगड - ४१०२०६.			
धायगुडे					

कर्जदार रकमेची परतफेड करण्यास असमर्थ ठरल्याने कर्जदार आणि सर्वसाधारण जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी खालील नमूद मिळकतीचा सदर ॲक्टचे कलम १३(४) सहबाचता सदर रूल्सच्या नियम ८ अन्वये त्यांना प्राप्त अधिकारांचा वापर करून सांकेतिक कब्ज

विशेषतः कर्जदार / सह-कर्जदार आणि सर्वसामान्य जनता यांना याद्वारे सावधान करण्यात येते की, त्यांनी येथील वरील नमूद तारणांशी देवघेवीच व्यवहार करू नये आणि सदरह तारणांवरील कोणताही देवघेवीचा व्यवहार हा **दि ग्रेटर बॉम्बे को-ऑप बँक लि**. च्या **अंतिम प्रदानाच्या ारखेपर्यंत आणि इतर प्रभार /खर्च इ.** या रकमेच्या आकाराच्या अधीन राहील.

दि ग्रेटर बॉम्बे को-ऑपरेटीव्ह बँक लि करित दिनांक : २७.०२.२०२४ प्राधिकृत अधिकारी जाहीर सूचना

सर्व संबंधित व्यक्ती समाविष्टीत बोनाफाईड रहिवासी, पर्यावरणीय ग्रुप, एनजीओज आणि इतर यांना याद्वारे कळविण्यात येते की, स्टेट एन्वायर्नमेंट इम्पॅक्ट असेसमेंट ऑथोरिटी, महाराष्ट्र यांनी मे. सुमित वृडस् लिमिटेड, ज्यांचे कार्यालय: बी-११०१, एक्सप्रेस झोन, वेस्टर्न एक्सप्रेस हायवे, ऑबेरॉय मॉल जवळ, मालाड पूर्व, मुंबई ४०० ०९७, महाराष्ट्र यांना आर/सी वॉर्डमधील १८,३० मी. रुंद रस्ता आणि १३,४० मी. रूंद डी. पी. रोड बोरिवली (पश्चिम). मंबई येथील गव बोरिवलीचा सीटीएस क्र. २८२, २८३, २८४ आणि २९३ धारक प्लॉटवरील त्यांच्या नियोजित निवासी इमारत क्र. १ आणि २ प्रकल्पाकरिता पर्यावर्णिय निपटारा मंजर केला आहे. २९/०५/२०२३ दिनांकित ईसी पत्र क्र. ईसी२४बी०३८एमएच१४३२६८, फाईल क्र. एसआयए/एमएच/ आयएनएफआरए२/४३१३३८/२०२३. निपटारा पत्राची प्रत ही परिवेश पोर्टलवर उपलब्ध आहे आणि पर्यावरण आणि वन मंत्रालय यांची सदर http://parivesh.nic.in/ या वेबसाईटवर देखील पाहता येईल. मुंबई, दिनांकित २७ फेब्रुवारी, २०२४

मे. सुमित वूडस् लिमिटेड, बी-११०१, एक्सप्रेस झोन, वेस्टर्ने एक्सप्रेस हायवे, ऑबेरॉय मॉल जवळ, मालाड पूर्व, मुंबई ४०० ०९७, महाराष्ट्र

नवी मुंबई झोन प्लॉट क्र. ३० बैंक ऑफ इंडिया BOI

सेक्टर-११, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई - ४०० ६१४ शुध्दीपत्र

स्थावर मिळकतीची ई-लिलाव विक्री

कृपया **०७.०२.२०२४** रोजी या दैनिकाच्या पान क्र. –१४ वर प्रसिध्द झालेल्या स्थावर . मेळकतीच्या ई-लिलाव विक्री सूचनेचा संदर्भ घ्यावा.

प्रशासकीय कारणांमुळे ०९.०३.२०२४ दिनांकित नियोजित लिलाव १५.०३.२०२४ पर्यंत पुढे ढकलण्यात आला आहे. ही सूचना सर्वसाधारणपणे जनतेला आणि विशेषतः कर्जदार आणि हमीदार यांना देण्यात येत आहे.

मिळकत क्र. -२ ची अ. क्र. -५ मध्ये पुनरावृत्ती झाली आहे. तेव्हा अ. क्र. -५

विक्री सूचनेच्या ०७.०२.२०२४ रोजी प्रसिध्द झालेल्या सर्व अन्य शर्ती आणि अटी कायम आणि तशाच राहतील.

ठिकाण : नवी मुंबई दिनांक : - २७.०२.२०२४ प्राधिकृत अधिकारी, बँक ऑफ इंडिया

कर्जदार/हमीदार/गहाणवटदारां

कर्ज वसुली न्यायाधिकरण क्र.२ मध्ये एमटीएनएल भवन, ३ मजला, स्ट्रॅंड रोड, अपोलो बंदर, कुलाबा मार्केट, कुलाबा, मुंबई मूळ अर्ज क्र. २५८ सन २०२३

....अर्जदार

मे. महा ॲग्रो इंटरप्राइजेस ....प्रतिवादी याअर्थी, वरील नमूद **मूळ अर्ज क्र. २५८ सन २०२३** सन्माननीय पीठासिन अधिकाऱ्यांसमोर **०६ -०७**-२०२३ रोजी सूचीबद्ध केला होता

न्याअर्थी, सन्माननीय न्यायाधिकरणाने कृपावंत होऊन रु. ४,५५,६७,९४९.४२/- च्या कर्जाच्या वसुलीसाठी तुमच्याविरुद्ध दाखल केलेल्या ॲक्टच्या कलम १९(४) अंतर्गत सदर अर्जावर (ओ.ए.) समन्स/सूचना जारी केली. (जोडलेल्या दस्तावेजांच्या प्रतींसह अर्ज).

न्याअर्थी साधारण स्वरुपात समन्स/सूचनेची बजावणी परिणामकारक झालेली नाही आणि ज्याअर्थी सन्माननिय न्यायाधिकरणाद्वारे पर्यायी बजावणीकरिता अर्ज संमत करण्यात आला आहे.

ॲक्टच्या कलम १९ च्या पोट-कलम (४) नुसार, तुम्हा प्रतिवादींना खालीलप्रमाणे निर्देश देण्यात येत (i) विनंती केलेल्या अनुतोषांना मंजुरी का देऊ नये त्याची समन्सच्या बजावणीच्या ३० (तीस) दिवसांत

कारणे दाखविण्यासाठीः ii) मूळ अर्जाच्या अनु. क्रमांक ३ए अंतर्गत अर्जदारांनी विनिर्दिष्ट केलेल्या मिळकती आणि मत्तांव्यतिरिक्त अन्य मिळकती आणि मत्तांचे तपशील जाहीर करणे :

(iii) मिळकर्तींच्या जप्तीसाठीच्या अर्जावरील सुनावणी आणि निकाल प्रलंबित असल्याने मूळ अर्जाच्या अन. कमांक ३ए अंतर्गत जाहीर केलेल्या अशा अन्य मत्ता आणि मिळकतींचा आणि तारण मत्तांचा व्यवहार करण्यास किंवा त्या निकाली काढण्यास तुम्हाला मज्जाव करण्यात आला आहे. तुम्हाला सदर न्यायाधिकरणासमक्ष व्यक्तिशः वा विकलाद्वारे लेखी विवरणपत्र दाखल करण्यासाठी आणि

विनंतीप्रमाणे अनुतोष का मंजूर करु नये याची कारणे दर्शविण्यासाठी ३ एप्रिल, २०२३ रोजी स. ११.०० उपस्थित राहण्याचे निर्देश दिले आहेत. कसूर केल्यास, तुमच्या गैरहजेरीत अर्जावर सनावणी होऊन निकाल दिला जाईल.

ाझ्या हस्ते आणि ह्या न्यायाधिकरणाच्या शिक्क्याने ह्या ०५.०२.२०२४ रोजी दिले



प्रबंधक मुंबई डीआरटी क्र. २

. श्री. मधुकर आत्माराम पाटील (प्रतिवादी क्र. २)

में .महा वाईन्स चे प्रोप. राहणार येथे पाटील व्हिला, सायन ट्रॉम्बे रोड, देवनार मुंबई-४०००८८ . . श्री. सेजल मधुकर पाटील (प्रतिवादी क्र. ३)

पाटील व्हिला सायन टॉम्बे रोड, टेलिकॉम इंडस्टीसमोर, देवनार मुंबई- ४०० ०८८

गहाणवटदारांच्या नावासह मिळकतीचे

### स्वतंत्र मायक्रो हाऊसिंग फायनायन्स कॉर्पोरेशन लि. कार्यालय क्र. १,२,३,४, तळ मजला, पुष्पक सीएचएस, मालवीय रोड, विलेपार्ले (पूर्व),

मुंबई - ४०० ०५७. दूर.: १८००१२३४४२७ / ०२२ २६१०१०७६-७९

मागणी सूचनेची तारीख



# सर्वसामान्य जनतेला लिलाव-नि-निविदा विक्री सूचना

न्याअर्थी, सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेट्स ॲण्ड ए-फोसेमेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या कलम १३(२) अंतर्गत प्राधिकृत अधिकाऱ्यांनी कर्जदार/हमीदार/गहाणवटदार (ह्या नंतर कर्जदार असा उल्लेख) यांचेकडून खालील नमूर्तुसार वसुलीकरिता कोष्टकात नमूर केल्यानुसार मागणी सूचना जारी केल्या होत्या. पुढे सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेट्स ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ मधील समाविष्ट अधिकाराचा वापर करून प्राधिकृत अधिकान्यांनी त्यांना मंजूर केलेल्या कर्ज/पत सुक्थियांच्या संदर्भात तारण असलेल्या अशा खालील नमूद तारण मत्ता/तांचा कब्जा घेतला. ज्याअर्थी तारण मत्तेची विक्री ही स्वतंत्र मायक्रो हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन लि. (एसएमएचएफसी) च्या थकीत तारण कर्जाच्या वसलीकरिता जाहीर लिलाव नि निविदेमार्फत करावयाची आहे. सर्वसामान्य जनतेला व्यक्तिशः किंवा रितसर प्राधिकृत एजंटद्वारे बोलीसाठी आमंत्रित करण्यात येत आहे. कर्जदार/धकवाकी खकम/मिळकती/राखीव किंमत/इअर रक्कम, इअर जमा करण्याची तारीख आणि वेळ/निरीक्षणांची तारीख आणि वेळ/लिलावाची तारीख आणि वेळ यांची तपशील

चे नाव आणि पत्ता	थकबाकी रक्कम कब्जा तारिख	वर्णन (मिळकतीचे मालक)	इसारा अनामत रक्कम (इअर)			
थ्री. विशाल साळवे	०६/०१/२०२२	ग्राम पंचायत मिळकत क्र. २०/१(जुना क्र. २०), तालुका -	रु. ३.५० लाख			
सौ. कल्पना साळवे	रु. ३,१८,४४२/- (रुपये तीन लाख अठरा	गंगापूर, येथे - अमळनेर, औरंगाबाद, महाराष्ट्र, ४३११०९.	रु. ३५,०००/-			
श्री. सागर साळवे	हजार चारशे बेचाळीस मात्र)		,			
श्री. प्रकाश साळवे	कब्जा तारीख:- २७-०४-२०२२					
सौ. चंद्रकला सपकाळे	03/03/2022	सीटीएस क्र. ३४४, घर क्र. ५७४, जुना कोळीवाडा, गोरगावले,	रु. ७.८५ लाख			
श्री. लोटन सपकाळे	रु. ४,६९,९०६/- (रुपये चार लाख एकोणसत्तर हजार नऊशे सहा मात्र)	चोपडा, जळगाव, महाराष्ट्र, ४२५१०७ चा ईस्टर्न भाग.	<b>চ. ७८,५००/</b> –			
	कब्जा तारीख: - २५-०५-२०२२					
श्री. मनोहर शिंदे सौ. सुनीता शिंदे	<u>११/०४/२०२२</u> रु. ३,३२,३२९/- (रुपये तीन लाख	सर्व्हें क्र. ५०७/ए(भाग) पैकी एलआयजी २-म्हाडा अंतर्गत प्लॉट क्र. ५५, प्लॉट ६६, तहसिल - सिन्नर, येथे - नांदर	रु. ७.५० लाख रु. ७५,०००/-			
सा. सुनाता ।शद	बत्तीस हजार तीनशे एकोणतीस मात्र)	शिंगोटे, नाशिक, महाराष्ट्र, ४२२६०६	8. 94,000/-			
	कब्जा तारीख:- ०१-०७-२०२२					
श्री. महेश सुरेजमल महेश्री श्री. सुरजमल बालकिसन महेश्री	<u>१०/०३/२०२२</u> रु. ३,२४,००८/- (रुपये तीन लाख	फ्लॅट क्र. २०४ ए, बालाजी निसर्ग प्लॉट क्र. ३४, ३५, सर्व्हें क्र. २२९ ते २३५, बालाजी ग्रीन कंटी, एनएच ४ लगत, काप्रहोळ	रु. ६.०० लाख			
स्रो. भारती महेश महेश्री	चोवीस हजार आठ मात्र)	चौक, ता. भोर, जि. पुणे - ४१२२०६.	रु. ६०,०००/-			
(11. 11/11 1941 1941	कब्जा तारीख: २८-०६-२०२३	114, 111, 141, 31 0, 11-4.				
श्री. मो. अल्ताफ रे	00/07/7073	फ्लॅट क्र. ६०८, ए ६ - १ डायमंड (रांजणगाव), प्लेटर	रु. ९.०० लाख			
सौ.अप्सना खातून	<b>रु. ६,५१,४७१/</b> - (रुपये सहा लाख	रांजणगाव गट क्र. ६९७ (पैकी), गाव : कारेगाव, तालुका :	रु. ९०,०००/-			
	एकावन्न हजार चारशे एकाहत्तर मात्र) कब्जा तारीख: - २८-०६-२०२३	शिरूर, जि - पुणे - ४१२२१०, महाराष्ट्र.				
श्री. मजहर रॉय	?o/o3/?o?3	फ्लॅट क्र. ४०८, ए ६ - १ डायमंड (रांजणगाव), प्लेटर	रु. ९.०० लाख			
सौ. तबस्सुम खातून	रु. ९,८०,९७०/- (रुपये नऊ लाख ऐंशी	रांजणगाव गट क्र. ६९७ (पैकी), गाव : कारेगाव, तालुका :	<b>रु. ९०,०००/</b> -			
	हजार नऊशे सत्तर मात्र)	शिरूर, जि – पुणे – ४१२२१०, महाराष्ट्र.				
	कब्जा तारीख :- २८-०६-२०२३		- 0:-			
श्री. प्रविण मिस्त्री	<u>०४/०२/२०२२</u> <b>रु. ८,३०,१४८/</b> – (रुपये आठ लाख तीस	ग्राम पंचायत मिळकत क्र. ३३०, पोस्ट वरखेडे, तालुका - धुळे, येथे कंडणे, धळे, महाराष्ट्र, ४२४३०१.	रु. १४.०० लाख रु. १,४०,०००/-			
	हजार एकशे अठ्ठेचाळीस मात्र)	113.5 1, 3.5, 10.112, 0.101	,,,			
	कब्जा तारीख:- २५-०५-२०२२					
श्री. राजेंद्रन कृष्णन कुट्टी	28/08/2023	फ्लंट क्र. ३, १, शुभ गृह – वासिंद मुंबई – नाशिक नॅशनल	रु. ६.०० लाख			
सौ. मॅरी कुट्टी	रु. ४,०३,४८७/- (रुपये चार लाख तीन हजार चारशे सत्याऐंशी मात्र)	हायवे, वासिंद (प), खातिवली गाव, तालुका – शहापूर, जिल्हा – ठाणे – ४२१६०४.	रु. ६०,०००/-			
	कब्जा तारीख:- २७-०६-२०२३	- 51-1 - 6174-6.				
श्री. ताजुद्दीन नूरमहमद इनामदार	१०/०५/२०२३	फ्लॅट क्र. २०४, ए५, आनंदग्राम - वखारी गट क्र. ३५५,	रु. ११.७५ लाख			
सौ. सुमैया ताजुद्दीन इनामदार	रु. ६,२०,५११/- (रुपये सहा लाख वीस	सोलापूर रोड, सह्याद्री सिमेंट फॅक्टरीजवळ, चौफुलाजवळ,	रु. १,१७,५००/ <b>-</b>			
	हजार पाचशे अकरा मात्र) कब्जा तारीख :– ०७-०९-२०२३	वखारी, पुणे – ४१२२०३.				
श्री. चंद्रमणी नरवडे	१०/०५/२०२३	फ्लॅट क्र. १४, विंग २ - ई टाईप इमारत, सारा परिवर्तन - सेक्टर	रु. २१.५० लाख			
सौ. मनीषा नरवडे	रु. १९,६६,५८७/- (रुपये एकोणीस लाख	- बी - फेज १ सर्व्हें क्र. २३४/२ येथे सावंगी, तालुका आणि	रु. २,१५,०००/-			
	सहासष्ट हजार पाचशे सत्याऐंशी मात्र)	जिल्हा - औरंगाबाद - ४३१००८.				
	कब्जा तारीख : - ०८-०९-२०२३ ०८/०८/२०२३	फ्लॅट क्र. ८, विंग - बी, एव्हरस्वीट को-ऑप, हाऊसिंग	रु. ९.०० लाख			
श्री. शाहबाज मोहम्मद हसेन	<b>रु. ४,२२,६०८/</b> – (रुपये चार लाख	सोसायटी लिमिटेड, सर्व्हें क्र. ३८/८, प्लॉट क्र. ८, फ्लॅट क्र. ८	रु. ९०,०००/-			
शेख	बावीस हजार सहाशे आठ मात्र)	येथे पहिला मजला, लिंगायत कॉलनी, येथे देवळाली, नाशिक	,			
	कब्जा तारीख :- ०६-११-२०२३	रोड, तालुका – नाशिक, जिल्हा – नाशिक – ४२२१०१				
श्री. जुझर मन्सुरअली जमाली सौ. फेहमिदा जुझर जमाली	<u>०७/०७/२०२३</u> इ. १९,८१,६१५/– (रुपये एकोणीस लाख	फ्लॅट क्र. १०२, बी, अभिलाषा अपार्टमेंट सीएचएसएल, सर्व्हें क्र. ११, हिस्सा क्र. ४/१ येथ नवघर, तालुका, वसई पश्चिम,	रु. ३८.०० लाख रु. ३,८०,०००/-			
सौ. मुनिरा जमाली	एक्याऐंशी हजार सहाशे पंधरा मात्र)	जिल्हा, ठाणे - ४०१२०२.	0. \$,60,000/-			
सौ. रशिदा ढोलकावाला	कब्जा तारीख:- ०६-११-२०२३					
श्री. भास्कर डोहळे	06/06/2023	फ्लॅट क्र. १०२, श्री प्रथमेश कृपा सीएचएसएल/बी, श्री प्रथमेश	रु. १९.०० लाख			
सौ. गुलाब डोहळे	रु. १९,८१,४२२/- (रुपये एकोणीस लाख एक्याऐंशी हजार चारशे बावीस मात्र)	कृपा सीएचएसएल सर्व्हें क्र. ४६, हिस्सा क्र. ८ (भाग), प्लॉट क्र. ०३, येथे शिरगाव, बदलापूर (पू), समर्थ स्कुलच्या जवळ,	<b>स. १,९०,०००/</b> -			
	कब्जा तारीख:- ०३-११-२०२३	ता - अंबरनाथ, जि - ठाणे - ४२१५०३.				
श्री. गौरव घोलप	06/06/2023	फ्लंट क्र. ७०३, गुलमोहर - इमारत बी, व्हॅली ऑफ फ्लॉवर्स -	रु. १५.०० लाख			
सौ. अश्विनी घोलप	रु. १२,३०,७८६/- (रुपये बारा लाख	बी सर्व्हें क्र. ९३६/१/३ + ९३६/२ए + ९३६/३, उद्योग	रु. १,५०,०००/-			
	तीस हजार सातशे शहाऐंशी मात्र) कब्जा तारीख: - ०४-११-२०२३	भवनच्या समोर, मालेगाव एमआयडीसीजवळ, पुरोहित हॉटेलच्या लगत, नाशिक – पुणे हायवे, सिन्नर – ४२२११३.				
 श्री. दिलीप सोनुने	०८/०६/२०२३	फ्लॅट क्र. १३, रो हाऊस, नारायण सृष्टी – २, गट क्र. ८, येथे	रु. १५.५० लाख			
सौ. संगिताबाई सोनुने	रु. १०,८९,९५३/- (रुपये दहा लाख	शेंद्रबन, शेंद्रा एमआयडीसीच्या मागे, तालुका आणि जिल्हा -	रु. १,५५,०००/-			
[	एकोणनव्वद हजार नऊशे त्रेपन्न मात्र)	औरंगाबाद - ४३११५४.				
थ्री. कृष्णा पाथरकर	कब्जा तारीख : - ०७-११-२०२३ ०७/०७/२०२३	फ्लॅट क्र. १०२, ए३ टाईप इमारत, सारा वाटिका ए३ आणि ए४	रु. १२.५० लाख			
। श्रा. कृष्णा पाथरकर सौ. बबिता पाथरकर	<u>०७/ ०७/ २०२३</u> रु. १०,९५,६६४/ – (रुपये दहा लाख	रलट क्र. २०२, ए३ टाइप इमारत, सारा वाटिका ए३ आणि ए४ टाईप इमारत गट क्र. १७२, येथे शेंद्रा जहांगिर (कामनगर),	रु. १२.५० लाख रु. १,२५,०००/-			
श्री. दत्ता पाथरकर	पंच्याण्णव हजार सहाशे चौसष्ट मात्र)	जालना रोडजवळ, तालुका आणि जिल्हा - औरंगाबाद -				
	कब्जा तारीख:- ०७-११-२०२३	४३११५४				
श्री. विशेक कांबळे सौ. सुजाता साठे	<u>०७/०७/२०२३</u> रु. ६,९६,०८५/- (रुपये सहा लाख	फ्लॅट क्र. जी-२, माईकृपा, माईकृपा सिटी सर्व्हे क्र. २२१ए/१ए/१/१, येथे सातारा शहर, गुरूद्वार पेठ, तालुका	रु. ७.०० लाख रु. ७०,०००/-			
त्याः सुजाता साठ	रु. ६,४६,०८५/ - (रुपय सहा लाख शहाण्णव हजार पंच्याऐंशी मात्र)	अणि जिल्हा सातारा, महाराष्ट्र – ४१५००२.	0. 90,000/-			
	कब्जा तारीख : - ०४-११-२०२३	, , , ,				
श्री. श्याम विठ्ठल खंडागळे	<u>0</u> 8/80/8083	पलॅट क्र. २, मोरया अपार्टमेंट, मोरया अपार्टमेंट, सर्व्हें क्र.	रु. ६.०० लाख			
सौ. राधा श्याम खंडागळे	रु. ५,७६,८८०/- (रुपये पाच लाख शहात्तर हजार आठशे ऐंशी मात्र)	४२१/४+५+६ए चा प्लॉट क्र. २६, येथे मखमलाबाद शिवार, तालका आणि जिल्हा नाशिक – ४२२००३.	रु. ६०,०००/−			
	शहात्तर हजार आठश एशा मात्र) कब्जा तारीख : १४–१२–२०२३	पालुका जाएक । जारहा नाशिक = ४२२००२.				
श्री. जुझारसिंग बस्सी	08/80/2023	फ्लॅट क्र. १०१, एएएन (विंग-सी) सेक्टर-३, कर्म रेसिडेन्सी	रु. ८.१० लाख			
श्री. बलजिंदरकौर बस्सी	रु. ७,१६,३१६/- (रुपये सात लाख सोळा	येथे पोस्ट – धसई, शहापूर किन्हवली रोड, तालुका – शहापूर,	रु. ८१,०००/-			
	हजार तीनशे सोळा मात्र)	जिल्हा - ठाणे, शहापूर ४२१६०१.				
थ्री . शोभा बजरंगदास बैरागी	कब्जा तारीख :- १८-१२-२०२३	फ्लॅट क्र. २०२, ई, माझा निवास सर्व्हे क्र. १२०/१ आणि	रु. ७.०० लाख			
श्री. शाभा बजरगदास बरागा श्री. सचिन बजरंगदास बैरागी	<u>०६/०९/२०२३</u> रु. ३,८९,५५५/– (रुपये तीन लाख	फ्लंट क्र. २०२, इ. माझा ानवारा सन्ह क्र. १२०/१ आणि     १२०/२, कोपरगाव तालुका – कोपरगाव ब्रिजलाल नगर,	रु. ७.०० लाख रु. ७०,०००/-			
श्री. नरेंद्र बैरागी	एकोणनव्वद हजार पाचशे पंचावन्न मात्र)	धरणगाव रोड, जि. अहमदनगर, महाराष्ट्र - ४२३६०१.	,,-			
	कब्जा तारीख : १९-१२-२०२३					
	♦ निरिक्षणाची तारीख आणि वेळ : २३-०३-२०२४ रोजी स. ११.०० ते दु. १.०० ♦ इअर जमा करण्याची अंतिम तारीख आणि वेळ :					
२६-०३-२०२४ रोजी सायं. ५.०० पर्यंत ♦ ई-लिलावाची तारीख आणि वेळ : २८-०३-२०२४ रोजी स. ११.०० ते दु. १२.००						

<u>ई-लिलाव विक्रीच्या अटी आणि शर्तीः</u> विक्री सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ मधील विहित अटी आणि शर्ती आणि खालील पुढील

अटीच्या अधीन होईल: मिळकती ''जे आहे जेथे आहे तत्त्वाने'' विकण्यात येतील.

ठिकाण : महाराष्ट्र

 ग्रंथील वरील परिशिष्टात विनिर्दिष्ट तारण मत्तेचे तपशील हे प्राधिकृत अधिकाऱ्यांच्या योग्य माहितीनुसार नमूद करण्यात आला आहे, परंतु प्राधिकृत अधिकारी सदर उद्घोषणेमधील कोणतीही चूक, चुकीचे विवरण किंवा वगळणे यासाठी उत्तरदायी नाहीत. III. तारण मत्ता राखीव किंमतीच्या खाली विकली जाणार नाही.

iv. लिलाव विक्री "लिलाव - नि - निविदेमार्फत" करण्यात येईल.

बोलीदारांना तपशीलवार अटी आणि शर्तींसाठी सुध्दा सल्ला देण्यात येत आहे. इच्छुक बोलीदारांनी "एसएमएचएफसी लि." च्या नावे डिमांड ड्राफ्टच्या स्वरूपात किंवा वरील नमूद नुसार **खाते क्र**. ००६०८९४०००००२०, **आयएफएससी कोड: HDFC0000060 मध्ये एनईएफटी/आरटीजीएस** मार्फत इअर जमा करणे आवश्यक आहे. vi. बोलीदारांनी ई-मेल पत्त्यावर प्राधिकृत अधिकाऱ्यांकडे ईमेल मार्फत सदर दस्तावेज सादर करायचे आहेत आणि खात्यामधील बोली (खात्याचे नाव नमूद करुन) असे ठळकपणे

लिफाफ्यावर लिहन वरील नमूद शाखेच्या पत्त्यावर प्राधिकृत अधिकाऱ्यांकडे सदर दस्तावेजांच्या स्वसाक्षाकित हार्ड कॉपी (मूळ डिमांड ड्राफ्ट) सुध्दा सादर करायचा आहे. vii. इतर तपशीलवार अटी आणि शर्ती वेबसाईट www.svatantramhfc.com वर उपलब्ध आहेत. पुढील चौकशी प्राधिकृत अधिकारी, एसएमएचएफसी, श्री. दत्तात्रव राजगुरु (+९१ ८२९१२९७००५), श्री. अनिल पाटील (+९१ ९१६७२२०७२८) च , श्री. शारिक सौदागर (मोबा-८८७९६६६९४३) किंवा ०२२-

२६१०१०७६-७९ ईमेलः sharik.saudagar@svatantramhfc.com) यांचेकडे करता येईल. स्वतंत्र मायक्रो हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन लि. (एसएमएचएफसी)

(तारण धनको)